

#### CRESSANDA/BSE/2023-24

**November 11, 2023** 

Online filing at: www.listing.bseindia.com

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai (M.H.) 400 001

BSE Scrip Id: CRESSAN BSE Scrip Code: 512379

<u>Subject: Disclosure under Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirement) Regulations 2015 – Newspaper Publication of Unaudited Standalone and Consolidated Financial Results and Postal Ballot Notice</u>

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached the news paper clippings for the Publication of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter/half year ended September 30, 2023 and Postal Ballot Notice dated November 10, 2023.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For, CRESSANDA SOLUTIONS LIMITED

TUSHTI SHARMA COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER ACS 72423

**Encl:** Newspaper Clippings

#### **CRESSANDA SOLUTIONS LIMITED**

## PUBLIC NOTICE OTICE is hereby given to public at large nat M MR. PRATHAMESH MARUT DHAKANE ,who have purchased below mentioned property by an Registered Agreement for Sale dated 25/10/2023 from MT. ASMITA ASHOK CHALKE with Confirming Party MRS. AKSHATA VINAY SAWANT Nee Akshata Ashok Chalke , Mr. Abhishek Ashok Chalke , as they are the legal heirs of the Deceased MR. ASHOK SHIVRAM CHALKE died on 19/02/2011 and after his death said Flat transferred in the ame of SMT. ASMITA ASHOK CHALKE All / any person/s claiming an interest he said property or any part thereof by wa of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the name known to the undersigned at his office at 7, Vizads Business Centre, 2nd Floor, Birl Mansion, N.M. Road, Fort, Mumbai 400001 rithin 15 days from the date hereof, failing which the said sale shall be completed and the claims / objections of such person/ will be deemed to have been waived and or abandoned forever and no claim shall b ertained in respect of the said Property.

SCHEDULE Flat No. 503, on the 5th Floor, Building No. B-SHITLA" Shanti Sagar Co-op Hsg. Soc. Ltd at Ramabai Ambedkar Colony, E.E. Highwa oad, Ghatkopar (East), Mumbai - 400 07 Area admeasuring 525 Sq. Ft. Built Up Are e.e. 48.79 Sq. Mtrs Built Up on land bearin C.T.S. No. 194-A of Village Ghatkopa Faluka Kurla, District Mumbai Suburban. Place : Mumbai Date: 11/11/2023 Naresh S. Jadhav

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public at large that my client MRS. AVANI MADAN AROSKAR has agreed to purchase a property mor articularly described in the Schedule under fror MRS. MÁNORAMA AGARWAL, its Presei

All/any person/s having any right, title, demand or claim of any nature whatsoever in respect to the above or the scheduled property or any part thereof by way of inheritance, sale, exchange release, lease, lien, possession, attachment, lispendens, mortgage, partnership, charge, gift encumbrance or otherwise howsoever and of whatsoever nature is / are hereby requested to make the same known with copies of all upporting documents to the undersigned within (fourteen) days of publication of this notice failing which any such claim/claims, if any of sucl person/organization/firm shall be deemed t ave been waived and not binding on my clier and my client may proceed on the basis of the title of the said property marketable and free from all encumbrances.

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No.C-31 admeasuring 914 sq. ft. Built-up area on 3rd Floor in the Building known a Jharokha Co-operative Housing Society Ltd situated at Akurli Road, Kandivali (East), Mumba 400 101, constructed on all that piece or parcel of land bearing C.T.S. No. 132-A (Part) & 132 B of Village: Kandivali, Taluka: Borivali, M.S.D Dated :19.10.2023

> R.J. CHOTHANI, Advocate D-104, Ambica Darshan, C.P. Road Kandivali (East), Mumbai 400 101

## **PUBLIC NOTICE**

This is to inform the general public that Join Applicants 1) Mrs. Vaishali Ganesh Sawan ) Miss Sharvi Ganesh Sawant and 3) Miss Swara Ganesh Sawant, all surviving legal heirs and representatives of the deceased Mr. Ganesh Krishna Sawant one of the registered joint members along with Mrs. Vaishali Ganesh Sawant of Flat No. J201 in the building known as RNA Courtyard Co-operative Housing Society Ltd having address at Plot No.44/46, Dr. Babasahe Ambedkar Road, Mira Road (East) Thane 401107 have applied for membership and ssuance of Share Certificate of the said ociety in their names

The Society hereby invite claims and objections from claimants/objector/s for membership and issuance of share certificate vithin the period of 14 (Fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for embership and issuance of share certificate to the Secretary of the said society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall e free to issue membership and share certificate in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the ociety shall be deal with the manner provided under the bye-laws of the society For and on behalf o

RNA Courtyard CHS Ltd Date: 11/11/2023 Place : Mira Road (East) Secretary

# **PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY GIVEN THAT my client SMT. SATYABHAMA SHIVHARI MORE is the Owne and bonafide member of Room No. C-9 in Plot No. 40 of Gorai (I) Abhinandan CHS Ltd., situated at Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, admeasuring 30 sq.mtrs. together with 5 fully paid up shares of Rs. 250/- each issued under Share Certificate bearing No. 9, bearing Distinctive Nps. 41 tp 45 (both inclusive) (hereinafter referred to as "THE SAID ROOM") That the said Room was originally allotted by Mhada to my client's husband Shri Shivhari Dagdu More in the year 1989, who expired on 15-07-2007 in Mumbai and thereafter the said Room along with all its rights, title, interest and shares were duly transferred to the name of my client. That all the other legal heirs of the said Late Shivhari Dagdu More, being their chilcjren have also released their respective rights, title, interest and shares in the said Room to the name of my client, being their mother, vide Release Deed dated 25/08/2023, duly registered under Serial No BRL-1/12927/2023 dated 25-08-2023 with the Joint Sub Registrar, Borivali 1, Mumbai Suburban District. That my said client is desirous of selling the said Room No. C-9 to intending Purchasers. Any persons having any rights, title, interest, claims, objections by way of sale, inheritance. possession succession, mortgage, lien, lease, gift or otherwise, in respect of the said Room No. C-9 shall intimate in writing to the undersigned and/ or to The Secretary/Chairman of Gorai (I) Abhinandan C.H.S. Ltd. situated at Gorai 1, RSC Road No. 20, Borivali (West), Mumbai-400091 with supporting documents in respect thereof. within a period of 15 days from the date of publication of this Notice failing which any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and/or abandoned and the said Smt. Satyabhama Shivhari More shall proceed to conclude the negotiations and transaction of sale of the said Room No. C-9 with

Manoj S. More Advocate Address: 17, Gorai III Vaishnavi Plot No. 1, RSC 1 & 2, Borivali (West), Mumbai-400091

intending Purchasers and no

claims of any nature shall be

entertained thereafter.

### MADHUSUDAN SECURITIES LIMITED

CIN: L18109MH1983PLC029929 REGD. Office: 37 National Storage Building, Plot No. 424-B, Nr Johnson & Johnson Building. S.B. Road, Maheim (W), Mumbai 400 016.

	EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER 2023								
Sr.		Quarter Ended		Half Yea	Year Ended				
No.	Particulars	30.09.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited	31-03-2023 Audited			
1	Total Income From Operations (Net)	5,405	249,947	5,405	250,624	381,216			
2	Net Profit / (Loss) For the period before tax	(538,932)	75,674	(1,131,205)	(513,336)	(1,361,883)			
3	Net Profit / (Loss) For the period after tax	(538,932)	75,674	(1,131,205)	(513,336)	(1,361,883)			
4	Total Comprehensive Income for the period	3,193,927	1,249,862	3,313,098	1,780,482	1,193,698			
5	Equity Share Capital	86,954,870	86,954,870	86,954,870	86,954,870	86,954,870			
6	Reserves (Excluding Revaluation Reserve As								
	Shown In The Balance Sheet Of Previous Year)	-	-	-	-	450,448,955			
7	Earings Per Share for continuing and discontinued								
	operations (Face Value of Rs.10/- Each)								
	Basic:	0.31	0.01	(0.13)	(0.06)	(0.16)			
	Dilted:	0.31	0.01	(0.13)	(0.06)	(0.16)			

#### Notes:

- The above unaudited financial Results for the quarter ended 30th September, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 10th Nov, 2023.
- The income of Company comprises of trading in securities and accordingly there are no reportable segments.
- Income Tax provision, if any, shall be made at the year end.
- Figures of the previous year / periods have been re-arranged / regrouped, whenever considered necessary

For & on behalf of the Board Date: 10.11.2023 Chairman / Director



## CRESSANDA SOLUTIONS LIMITED

Cressanda Regd. Office: Flat No.12A, 3rd Floor, embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Plot No.207, Nariman Point, Mumbai 400021. Tel: +91 8169245767 Website: www.cressanda.com Email: cressanda123@gmail.com CIN: L51900MH1985PLC037036

# EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER,2023

(₹ in Lakhs

			STANDALONE			CONSOLIDATED			
Sr.	Particulars Quarter Ended		Quarter Ended Half Year Ended Quarter Ended		Quarter Ended		Half Year Ended		
No		30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2023	30.09.2022	30.09.2023		
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited		
1	Total Income from Operations	2070.83	2090.58	3425.35	2071.41	2425.46	3601.42		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items)	288.76	40.49	219,66	288.66	112.95	177.38		
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	502.87	120.49	557.37	502.77	192.95	515.09		
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/ or extraordinary items)	510.41	126.99	564.91	510.31	199.45	522.63		
5	Total Comprehensive Income for the period								
	(Comprising Profit/ (Loss) for the period (after Tax)	510.41	126.99	564.91	510.31	199.45	522.63		
6	and other comprehensive Income (after tax) Equity Share Capital (Face value of Re.1/-)	4108.20	3984.96	4108.2	4108.2	3984.96	4108.2		
7	Earning per shares (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations)								
	Basic₹	0.124	0.03	0.14	0.12	0.05	0.13		
	Diluted ₹	0.124	0.03	0.14	0.12	0.05	0.13		

#### Notes:

I.The above is an extract of the detailed format of quarterly/half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulation, 2015. The full format of the Quarterly, Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange webiste www.bseindia.com and on the company websit www.cressanda.com

For and on behalf of the Board of Directors

Chander Parkash Sharma Place: Mumbai Chairman & Independent Director DIN: 02143588 Date: November 10, 2023



# **KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED**

Regd. Office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020. Email: headoffice@kesarinfra.com, Website: www.kesarinfra.com **Phone:** (+91-22) 22042396/ 22851737 Fax: (+91-22) 22876162 CIN: L45203MH2008PLC178061

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 (₹ in Lakhs)

1				Standalon	е	C	onsolidate	ed
- 1	Sr. No.	Particulars	Quarter ended 30/09/2023	Half Year ended 30/09/2023	Quarter ended 30/09/2022	Quarter ended 30/09/2023	Half Year ended 30/09/2023	Quarter ended 30/09/2022
	1. 2.	Total Income from Operations (net) Net Profit for the period (before Tax, Exceptional	705.20	1,436.82	858.87	727.22	1,497.20	908.34
١	3.	and/or Extraordinary items)  Net Profit/(Loss) for the period before tax (after	28.63	32.54	199.59	(2,793.46)	(3,234.62)	(119.73)
	4.	Exceptional and/or Extraordinary items)  Net Profit/(Loss) for the period after tax (after	28.63	32.54	199.59	(2,793.46)	(3,234.62)	(119.73)
	<del>4</del> .	Exceptional and/or Extraordinary items)	8.16	10.29	148.61	(2,813.93)	(3,256.87)	(170.73)
١	Э.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	6.	and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital (Face Value of	7.60	9.19	149.41	(2,813.51)	(3,256.02)	(169.56)
1		₹ 5/- Per Share)	546.32	546.32	546.32	546.32	546.32	546.32
1	7.	Other Equity		8,311.33		l	(8,264.52)	
	8.	Earning Per Share (of₹ 5/- each) (Not Annualised) : (in ₹)						
L		Basic & Diluted	0.07	0.09	1.36	(25.75)	(29.81)	(1.56)

# Notes:

 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 10th November 2023.

2.The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarinfra.com.

For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD Place: - Mumbai Sd/-H R Kilachand Date:- November 10, 2023 Executive Chairman DIN: 00294835

# **Universal Starch-Chem Allied Ltd.**

Regd. Office: Mhatre Pen Building, 2nd Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028. **CIN NO.** L24110MH1973PLC016247

**Extract of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter** 

and Half Year Ended on 30th September, 2023 Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] Amt in Lacs

l			rtegulation +1	(1) (b) of the c	CODIN) IN	egulations, 20	10] AIIII III Laco
		Q	uarter Ende	ed	Half Yea	ar Ended	Year Ended
Sr.		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	12044.27	13625.30	12024.55	25669.57	25679.14	51871.69
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	102.51	383.69	24.53	486.20	263.40	809.85
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items )	102.51	383.69	24.53	486.20	263.40	809.85
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items )	75.72	429.02	15.22	504.75	181.28	590.19
5	Total Comprehensive Income for the period						
l	[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	0.43	-	1.04	0.43	1.04	0.92
6	Equity Share Capital	420	420	420	420	420	420
7	Reserves (excluding Revaluation Reserve)as						
	shown in the Audited Balance Sheet of						
	the previous year						
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations) -						
ll l	1. Basic: 2. Diluted:	1.8	10.21	0.36	12.02	4.32	14.05

# Note:

Date: 10.11.2023

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly, Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange (s) and the listed entity. (URL of the filings). The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s)
- accounting policies shall be disclosed by means of a footnote. Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Universal Starch Chem Allied Limited

Jitendrasinh J Rawal **Chairman & Managing Director** Din: 00235016

#### NOTICE

**Arthveda Fund Management Pvt Ltd** would like to inform you that Arthyeda Star Fund ('Fund') has ceased to exist on the 30th day of October 2023. To ensure a smooth transition and continue monitoring your investments pending with the Fund, we are initiating a process in line with Regulation 29A of the Securities and Exchange Board of India (Alternative Investment Funds) (Second Amendment) Regulations, 2023, reference number SEBI/LAD-

NRO/GN/2023/132. We have extended time for investor's voting till 15.11.2023. Investors are kindly requested to participate in this process by exercising their vote, through a Google Form via our Registrar and Transfer Agent (RTA) on their respective email ids.

For any further queries please contact us at Date: 10th November, 2023

investor.relations@arthveda.co.in

# **HLV LIMITED**

CIN No.: L55101MH1981PLC024097 Registered Office: The Leela, Sahar, Mumbai - 400 059; Tel: 022-6691 1234; Fax: 022-6691 1212; Email: investor service@hlvltd com: Website: www.hlvltd.com

Extract Of Financial Results For The Quarter and Half Year Ended 30th Sept 2023 (₹ In Lakhs Half Year Quarter Ended Ended Ended **Particulars** 30-Sept-22 30-Sept-23 30-Sept-23 Unaudited Unaudited Unaudited Total Income from operations (net) 4,31 Net Profit /(loss) for the period (before tax and exceptional items) 202 (357 392 Net Profit /(loss) before tax (after exceptional items) 392 202 (357) Net Profit /(loss) after tax (357) 392 202 337 Total comprehensive income for the year 174 (372) Equity share capital 13,185 13,185 13,185 Earnings per share (in Rs.) - Basic and diluted 0.06 0.03

Place: Mumbai

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on Company's website at www.hlyltd.com.

The financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their meeting held on 10th November, 2023. The results have been reviewed by the Statutory Auditors of the Company. Figures have been regrouped, rearranged or reclassified wherever necessary

For and on behalf of the Board of Directors

Vivek Nai

**JETKING INFOTRAIN LIMITED** CIN:L72100MH1983PLC127133 REGD. OFFICE: 434, FLOOR - 4, BUSSA UDYOG BHAVAN, TOKERSEY JIVRAJ ROAD, SEWREE (WEST), MUMBAI - 400 015.

# **Jetking**<sup>®</sup>

Chairman & Managing Director

### EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 (Rs. in lakhs except per share data)

		Quarter Ende	ed	Half Ye	ar Ended	Year Ended
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Income from Operations						
(a) Revenue from operations	512.11	476.19	516.46	988.30	939.49	1,885.43
(b) Other income	60.43	58.71	61.56	119.14	261.29	360.44
TotalIncome	572.54	534.90	578.02	1,107.44	1,200.78	2,245.87
2. Total expenses	560.38	634.37	550.54	1,194.75	1,217.98	2,260.70
3. Earnings before interest and tax	12.16	(99.47)	27.48	(87.31)	(17.20)	(14.83)
4. Profit / (loss) before exceptional items and tax	12.81	(100.69)	27.48	(87.88)	(17.20)	(14.83)
5. Profit/ (Loss) for the period/year	12.62	(100.69)	27.48	(88.07)	(17.33)	(14.83)
6. Total Other Comprehensive Income for the	(13.30)	1.45	(4.28)	(11.85)	(8.25)	(28.68)
period/year	(10.00)	1.40	(4.20)	(11.00)	(0.20)	(20.00)
7.Paid-up equity share capital (Face Value of Rs.	590.75	590.75	590.75	590.75	590.75	590.75
10 per share)	330.13	390.73	390.73	390.13	390.13	350.13
8. Earnings / (loss) per share of Rs. 10 /- each (not						
annualised):						
Basic	0.21	(1.70)	0.47	(1.49)	(0.29)	(0.25)
Diluted	0.21	(1.70)	0.47	(1.49)	(0.29)	(0.25)
Notes: 1 The shows unsudited consolidated finan	oial regulte have	hoon rovious	d and recomme	anded by the A	udit Committee	and thoroafter

approved by the Board of Directors at their respective meetings held on November 09, 2023. The statutory auditors of the Company have carried out imited review of the aforesaid consolidated financial results.

2. The Financial performance of the company on standalone basis for the Quarter and Half Year ended September 30, 2023 are:

(Rs. in Lakhs) Half Year Ended Quarter Ended Year Ended 30.09.2023 30.06.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 31.03.2023 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 1.996.84 Total Income from operations 505.82 1067.7 Profit/(loss) before exceptional items and tax (19.89)(11.49)(99.47 Net profit / (loss) from ordinary activities after tax 11.97 27.37 (87.31) (19.89) (11.49) (99.47) Share of minority interest (87.50) (11.49) 11.97 (99.47) 31.38 (20.02) Profit / (Loss) for the period/year Total Comprehensive Income/(loss) for the period / (1.33)27.10 (28.27)(40.17)(98.02)

3.The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligation: and Disclosures Requirements) Regulation 2015. The full format of the Unaudited Quarter and Half Year Ended Finanical Results of the group are available on the Compnay's website at www.jetking.com and on the website of BSE at www.bseindia.com

For Jetking Infotrain Limited Siddarth Bharwani Chairman & Director DIN: 02020370

Place: Mumbai Date: November 09, 2023

**BLACK B** 

#### Black Box Limited (formerly known as AGC Networks Limited)

Registered Office: 501, 5th Floor, Building No.9, Airoli Knowledge Park,

MIDC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708.

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RES					unless other	
		Quarter ended			hs ended	Year ende
Particulars		Unaudited Unaudited A		Unaudited		
	30/09/2023	30/06/2023	30/09/2022	30/09/2023	30/09/2022	31/03/202
Total income from operations	1,574.35	1,571.41	1,562.24	3,145.76	2,933.93	6,287.56
Profit / (loss) before impact of foreign currency transactions and translations, loss on fair valuation of deferred purchase consideration, share of net loss of investment accounted for						
using equity method, exceptional items and tax	44.70	26.84	(7.56)	71.54	13.76	76.04
Net profit / loss for the period before exceptional items and tax	47.67	31.46	(8.17)	79.13	14.53	81.76
Net profit / loss for the period before tax after exceptional items	33.40	24.40	(23.10)	57.80	(5.20)	29.45
Net profit / loss for the period after tax after exceptional items	31.96	23.94	(22.60)	55.90	(7.19)	23.70
Total Comprehensive income / (loss) for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	20.90	34.11	(30.20)	55.01	(40.92)	(2.35)
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	101.62	91.83	46.97	193.45	100.57	278.89
Paid-up equity share capital (face value of Rs. 2 each)	33.58	33.58	33.58	33.58	33.58	33.58
Other equity as shown in the audited Balance Sheet						262.44
Earnings / (loss) per share of Rs. 2 each before exceptional items: Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	2.75* 2.75*	1.85* 1.84*	(0.46)* (0.46)*#	4.60* 4.59*	0.75* 0.75*	4.54 4.53
Earnings / (loss) per share of Rs. 2 each after exceptional items: Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	1.90* 1.90*	1.43* 1.42*	(1.36)* (1.36)*#	3.33* 3.32*	(0.43)* (0.43)*#	1.42 1.41

#### Not annualised Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of consolidated financial results for the quarter and six months ended on 30 September 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the Stock Exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).
- These consolidated unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting (Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RES	STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX-MONTHS PERIOD ENDED 30 SEPTEMBER 2023						
	(₹in Crores, unless otherwise stated						
	(	Quarter ended		Six-mont	hs ended	Year ended	
Particulars		Unaudited		Unau	ıdited	Audited	
	30/09/2023	30/06/2023	30/09/2022	30/09/2023	30/09/2022	31/03/2023	
Total income from operations	94.72	84.28	78.97	179.00	160.64	363.37	
(Loss) / profit before impact of foreign currency transactions and translations, exceptional item and tax	(3.91)	(0.74)	(1.99)	(4.65)	(1.16)	4.14	
Net (loss) / profit for the period before exceptional items and tax	(3.76)	(0.46)	(1.36)	(4.22)	0.46	5.79	
Net (loss) / profit for the period before tax after exceptional items	(3.76)	(0.46)	(1.36)	(4.22)	0.46	5.79	
Net (loss) / profit for the period after tax after exceptional items	(3.73)	(0.50)	(1.40)	(4.23)	0.53	5.84	
Total Comprehensive (loss) / income for the period (Comprising profit / (loss) for the period after tax and other comprehensive income / (loss) after tax)	(3.66)	(0.61)	(1.51)	(4.27)	0.75	5.98	
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	(0.37)	2.30	1.89	1.93	6.60	17.83	
Paid-up equity share capital (face value of Rs. 2 each)	33.58	33.58	33.58	33.58	33.58	33.58	
Other equity as shown in the audited Balance Sheet						295.62	
(Loss) / earnings per share of Rs. 2 each:							
Basic (in Rs.)	(0.22)*	(0.03)*	(0.08)*	(0.25)*	0.03*	0.35	
Diluted (in Rs.)	(0.22)*#	(0.03)*#	(0.08)*#	(0.25)*#	0.03*	0.35	

# Not annualised

# Notes:

- . The above is an extract of the detailed format of financials results for the quarter and six months ended 30 September 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).
- These standalone unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure require Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
- The effect of 536,480 potential equity shares outstanding as at 30 September 2023, 30 June 2023 and 30 September 2022 is anti-dilutive and thus these shares are not considered in determining diluted (loss) / earnings per share The Statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 09 November
- 2023. The statutory auditors have carried out a limited review of this Statement FOR AND ON BEHALF OF THE BOARD

Place: Dallas, Texas, United States of America SANJEEV VERMA WHOLE-TIME DIRECTOR Date: 09 November 2023 CIN: L32200MH1986PLC040652 DIN: 06871685

## **CRESSANDA SOLUTIONS LIMITED**

CIN: L51900MH1985PLC037036

Registered Office: Flat No.12A, 3rd Floor, embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Plot No.207, Nariman Point, Mumbai - 400021

Tel. No:- +91 8169245767 • Email:- cressanda123@gmail.com • Website: www.cressanda.com

### **NOTICE**

### NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY

Members of the company are hereby informed that a Postal Ballot notice seeking approval to the resolutions set out in the said notice has been sent electronically pursuant to the circulars issued by the Ministry of Corporate Affairs, to the members whose e-mail id is registered with the company/ Skyline Depository Private Limited, company's Registrar & share transfer agent as on the Cut-off date i.e., November 3, 2023. The company has completed electronic dispatch of the postal ballot notice on Saturday, November 10, 2023.

The Postal Ballot notice is available on the website of the company www.cressanda.com and on the website of the stock exchange <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and on the website of NSDL, the agency appointed for remote e-voting. Members who have not received the notice due to any technical glitch may download it from the mentioned

The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send email to <a href="mailto:cressanda123@gmail.com">cressanda123@gmail.com</a>. **Instructions for E-Voting** 

The company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolutions set out in the notice only by means of remote e-voting (Voting through electronic means). The communication by members for their assent or dissent on the resolutions set out shall take place only by means of remote e-voting. The company has engaged the services of NSDL as an agency to provide for remote e-voting. Members can cast their vote in

period mentioned below.	
Commencement of e-Voting	9:00 A.M. (IST) on November 11, 2023
End of e-Voting	5:00 P.M. (IST) on December 10, 2023

E-Voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the E-voting module shall be forthwith disabled by NSDL upon the expiry of the aforesaid period.

Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their e-mail address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which the members who have forgotten their User Id and password is also set out in the Postal Ballot Notice. The resolutions if approved shall be deemed to approved on the last date of e-voting i.e., December 10, 2023. The results of e-voting will be announced on or before December 12, 2023 and will be displayed on the website of the company, stock exchange and NSDL.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-48867000 and 022-24997000 or send a request at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a>.

> By the Order of the Board of Directors for CRESSANDA SOLUTIONS LIMITED

**TUSHTI SHARMA** Company Secretary & Compliance Officer ACS: 72423

© Piramal

(एलसी क्र. २६४०००००३१० भिवंडी शाखा)

ग़बिना सरफराजलम अन्सारी (सह कर्जदार १

(एलसी क्र. ०६९०००७८४३ कल्याण शाखा)

(एलसी क्र. १३९००००१९२९ भांडुप शाखा)

,ष्णा कुसाळकर (कर्जदार)

निम्मी सिद्धीकी (कर्जदार)

नूरलाम कुरेशी (सह कर्जदार १)

दिनांक : ११.११.२०२३

रेणुका के कुसाळकर (सह कर्जदार १)

राजेश कुमार (कर्जदार) मिना देवी (सह कर्जदार १)

सचिन प्रभाकर टेकवडे (कर्जदार) नितीन प्रभाकर टेकवडे (सह

प्रयत्न करतील तर ते ॲक्ट अन्वये तरतूद केल्याप्रमाणे कारावास आणि/किंवा दंड यास पात्र ठरतील

प्तरफराजलम अमानुङ्घा अन्सारी (कर्जदार)

Date: November 10, 2023

Place: Mumbai

नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता: युनिट क्र. ६०१, ६ वा मजला, पिरॉमल अमिती इमारत, पिरामल अगस्थ्या कॉर्पोरेट पार्व कमानी जंक्शन, फायर स्टेशन समोर, एलबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०० ०७० सीआयएन: एल६५९१०एमएच१९८४पीएलसी०३२६३९, वेबसाईट: www.piramalfinance.com शा**खा कार्यालय**: धीरज बाग, बिल्डिंग ''ए'', तळमजला आणि १ ला मजला, ॲक्सिस बँकेच्या बाजूला, मोनालिसा बिल्डिंग समोर, आग्रा रोड, हरि निवास सर्कल, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२.

### मागणी सूचना

सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचता सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये, निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अन्वये पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पीसीएचएफएल) (पूर्वी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपरिशन लि. (डीएचएफएल) अशी ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरसेस्ट (एन्फोर्समेंट) रूत्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर

दिवसांत खाली दर्शवलेली रक्कम, दिलेल्या तारखे(खां) प	ासून प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत, पशिलाप्रमाणे पुढील व्याजासह <b>पीसीएचएफएल</b> ला प्रद	। सदर कर्जदारांना सूचना देऊन ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासून ६ सदर कर्जदारांनी केलेल्या कर्ज करार आणि अन्य कोणत्या ान करण्यास सांगण्यात येते. कर्जाच्या नियत परतफेडीसाठी तार
कर्जदार/हमीदारांचे नावे	एनपीए तारखेसह मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	मिळकत पत्ता
(एलसी क्र. १३८०००२०२८ चांदखेडा शाखा) अशोक सोहनलाल लोढा (कर्जदार) अनिता अशोक कुमार लोढा (सह कर्जदार १)	२७-१०-२०२३ / रु. २२३०७३०/- (रुपये बावीस लाख तीस हजार सातशे तीस मात्र) एनपीए (०९-०९-२०२३)	फ्टॅट क्र. ९ एच/२०१, भव्यिगिरी, आगम ३६० रेसी-१, ज तलेती हस्तिगरी रोड जबळ, जिवापर, पालीताना भावनग भावनगर गुजरात:- ३६४२७०
(एलसी क्र. ०४५००००४१९१ ठाणे शाखा) डॅनिस लॅन्सी डिसूझा (कर्जदार)	२७-१०-२०२३ / र. ९०००७१/- (रुपये नऊ लाख एकाहत्तर मात्र) एनपीए (१४-०१-२०२३)	पलॅट क्र.२०३, २ रा मजला, विंग बी, इमारत क्र. ७५, वायु क रेसिडेन्सी, सेक्टर - ३, धसई, शहापूर किन्हवली रोड शहापूर ठा
ॲलिस शांती डिस्ड्रा (सह कर्जदार १) (एलसी क्र. १०९००००५२९३ अंबरनाथ शाखा) रंजन करणाकर रौला (कर्जदार)	२७-१०-२०२३ / रु. १७११९१४/- (रुपये सतरा लाख अकरा हजार नऊशे चौदा मात्र)	महाराष्ट्र :- ४२१६०१ फ्लॅट क्र. ००२, तळमजला, श्रीजी दर्शन, पंचवट इमारत, आ कामकर स्कूल बेरज रोड बदलापूर प. ठाणे महाराष्ट्र :- ४२१५०
प्रभाती रजन रौला (सह कजेदार १) (एलसी क्र. ०९१००००१०५८ बोरिवली शाखा) धीरज जयवंत जाधव (कजेंदार)	एनपीए (१३-०६-२०२३) २७-१०-२०२३ / रु. १०४९६५८/- (रुपये दहा लाख एकोणपन्नास हजार सहाशे अट्टावन मात्र) एनपीए	फ्लॅट क्र. ३०६, तिरुपती पुष्प, इंद्रलोक कॉम्प्लेक्स फेज-६ भाईंग पूर्व ठाणे ठाणे महाराष्ट्र:- ४०११०५
(एलसी क्र. ०५०००११४६५ मुंबई मेट्रो शाखा) दिनेश नेमजी सांगोई (कर्जदार) कुंजन दिनेश सांगोई	(०९-०९-२०२३ २७-१०-२०२३ / ह. ३२९५८९/- (रुपये तीन लाख एकोणतीस हजार पाचशे एकोणनव्वद मात्र)	६११, गुरुदर्शन सोसायटी, रायफल रेंज जगदुशा नगर, घाटकोण् पश्चिम, मुंबई मुंबई उपनगर महाराष्ट्र: - ४०००८६
(सह कर्जदार १) पूनम दिनेश संगोई (सह कर्जदार २) (एलसी क्र. ११३०००००८३९ पनवेल शाखा) आशिष मल्हाराच देशमुख (कर्जदार)	एनपीए (०९-०७-२०२३) २७-१०-२०२३ / रु. २३९५७५७/- (रुपये तेवीस लाख पंच्यात्रव हजार सातशे सत्तावत्र मात्र) एनपीए	फ्लॅट क्र. सी-१, सी विंग, तळमजला, सोनी को-ऑपरेटि हाउसिंग सोसायटी लिमिटेड, सेक्टर १२, प्लॉट मो. एफ-८ः
सुजाता आशिष देशमुख (सह कर्जदार १) (एलसी क्र. १४४००००१२६६ बोईसर शाखा) धनराज मोतीलाल चौधरी (कर्जदार)	(०९-०७-२०२३) २७-१०-२०२३ / ह. १७८०३७८/- (रुपये सतरा लाख ऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मात्र) एनपीए	खारघर सिलेक्ट महाराष्ट्र:- ४००७१५ पलेंट क्र. ००१, तळमजला, घनश्याम व्हिला, जगदंबा हॉटे जवळ, पालघर माहीम रोड समोर, देना बँक, पालघर पश्चिम ठा
मगला धनराज चौधरी (सह कर्जदार १) (एलसी क्र. ०१३००००८३०९ नवी मुंबई शाखा) विलास वसंत जाधव (कर्जदार)	(०८-०६-२०२३) २७-१०-२०२३ / रु. १३४०५४१/- (रुपये तेरा लाख चाळीस हजार पाचशे एकेचाळीस मात्र) एनपीए	महाराष्ट्र:- ४०१४०४ फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, एक विंग, न्यू मौर्या दीप अपार्टमें. गार्डियन स्कूल जवळ, डॉबिवली (ई), ठाणे ठाणे महाराष्ट्र:
स्नेहा विलास जाधव (सह कर्जदार १) (एलसी क्र. ०४५००००४०८४ ठाणे शाखा) विभावरी विशाल कांबळी (कर्जदार)	(०८-०६-२०२३) २७-१०-२०२३ / इ. ७८१५१७/- (रुपये सात लाख एक्याऍशी हजार पाचशे सतरा मात्र) एनपीए	४२१२०१ पलॅट क्र. ३०१, ३ रा मजला, बिल्डिंग क्र१२०, ए विंग, क्रांत कर्म रेसिडेन्सी, से-४ धसई, शहापूर किन्हवली रोड शहापूर ठा
विशाल विजय कांबळी (सह कर्जदार १) (एलसी क्र. ११३००००२१५० पनवेल शाखा) मोहम्मद सरफराज खान (कर्जदार)	(०९-०९-२०२३) २७-१०-२०२३ / रु. ८४२२३५/- (रुपये आठ लाख बेचाळीस हजार दोनशे पस्तीस मात्र) एनपीए	महाराष्ट्र :-४२१६०१ पलॅट क्र. ३०१, ३ रा मजला, डी-५ विंग, ग्रीनवुड इस्टेट, हेदुट गाव पाळे बुद्रुक पनवेलच्या पुढे, नवी मुंबई रायगड महाराष्ट्र :
राफिया मोहम्मद खान (सह कर्जदार १) (एलसी क्र. ०४५००००४२९७ ठाणे शाखा) सुधीर यशवंत पवार (कर्जदार)	(१४-०७-२०२३) २७-१०-२०२३ / रु. ९८७७०६/- (रुपये नक लाख सत्याऐंशी हजार सातशे सहा मात्र) एनपीए	४१०२०६ पलॅट क्र. ५०१, पाचवा मजला, सावित्री हाईट्स, आनंद नग् मुकुंद कंपनीजवळ, ऐरोली, नवी मुंबई ठाणे महाराष्ट्र :- ४००७०
सध्या सुधीर पवार (सह कर्जदार १) (एलसी क्र. ११२००००२१२६ वाशी शाखा) सुमैया परवीन अन्सारी (कर्जदार)	(१४-०१-२०२३) २७-१०-२०२३ / रु. १२६१७१५/- (रुपये बारा लाख एकसष्ट हजार सातशे पंधरा मात्र) एनपीए	फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, सुमन व्हिला, वाशी गाव, प्ल नंबर २०१, सेक्टर ३१ वाशी, नवी मुंबई ठाणे महाराष्ट्र :
(एलसी क्र. ११३००००४१०३ पनवेल शाखा) संदिप सोमा दुर्गोली (कर्जदार) समिक्षा संदिप दुर्गोली (सह कर्जदार १)	(०९-०९-२०२३) २७-१०-२०२३ / रु. ४३४२४६/- (रुपये चार लाख चौतीस हजार दोनशे शेहेचाळीस मात्र) एनपीए (०८-१०-२०२२)	४००७०५ भक्ती अपार्टमेंट, फ्लॅट क्र. ६०१, ६ वा मजला, प्लॉट क्र. ४० सेक्टर ०४, करंजाडे, पनशेल. रायगड रायगड महाराष्ट्र: ४१०२०६
(एलसी क्र. ००५००००४५१० फोर्ट शाखा) अभिजीत बळवंत राणे (कर्जदार) आदिती अभिजीत राणे (सह कर्जदार १) मंथन डेव्हलपर्मेट कॉर्पोरेशन (सह कर्जदार २)	२७-१०-२०२३ / रु. ६०६६५७३५/ - (रुपये सहा कोटी सहा लाख पासष्ट हजार सातशे पस्तीस मात्र) एनपीए (१०-०३-२०२१)	प्लॉट क्र. २६०१, एस्टोनिया ए हिरानंदानी हेरिटेज रघुलीला मॉ समोर, पोईसर कांदिवली पश्चिम मुंबई उपनगर महाराष्ट्र : ४०००६७
(एलसी क्र. ००५००००४५८६ फोर्ट शाखा) मोहम्मद मुबारक पटेल (कर्जदार)	२७-१०-२०२२ / रु. २१६४९३३१/- (रुपये दोन कोटी सोळा लाख एकोणपन्नास हजार तीनशे एकतीस मात्र) एनपीए (०८-०२-२०२१)	प्लॉट क्र. १,२,५,६,७,८ आणि ९, श्री वृंदावन गाव बळेगाव सरळगावच्या पुढे, मुखाड माळशेज घाट रोड, मुखाड ठा महाराष्ट्र:- ४२१४०१
(एलसी क्र. १८४०००००४६५ घोडबंदर शाखा) सुरेश बाबा बेंद्रे (कर्जदार) आनंदा बाबासाहेब बेंद्रे (सह कर्जदार १)	२७-१०-२०२३ / रु. १९६२४००/- (रुपये एकोणीस लाख बासष्ट हजार चारशे मात्र) एनपीए (०८-०८-२०२३)	फ्लॅट क्र. १०४, १ ला मजला, शिव दर्शन प्लॉट क्र. १०६, सेक १४ पंचानंद तळोजा, एनएम रायगड महाराष्ट्र:- ४१०२०८
(एलसी क्र. ११३००००४१५९ पनवेल शाखा) मंगता बाळकृष्ण सावंत (कर्जदार) शामसुंदर एन रावराणे (सह कर्जदार १)	२७-१०-२०-२३ / क. १३५९७२३/- (रुपये तेरा लाख एकोणसाठ हजार सातशे तेवीस मात्र) एनपीए (०९-०९-२०२३)	फ्लॅट क्र. २०५, दुसरा मजला, ए विंग, श्री गणेश दर्शन, गाव ओ पोस्ट खारघर, ता. पनवेल रायगड रायगड महाराष्ट्र :- ४१०२१
(एलसी क्र. १८४००००८५२ घोडबंदर शाखा) संदीपकुमार पाठक (कर्जदार) अनिता एस पाठक (सह कर्जदार १)	२७-१०-२०२३ / रु. १६५२३६८/- (रुपये सोळा लाख बावन्न हजार तीनशे अडुसष्ट मात्र) एनपीए (०९-०९-२०२३)	फ्लॅट ०२, तळमजला, डी३, पवनपुत्र रेसी, काल्हेर, भिवंडी. ठा ठाणे महाराष्ट्र :- ४२१३०२
(एलसी क्र. ०१३०००६८५७ नवी मुंबई शाखा) संजय गुप्ता (कर्जदार) संगिता गुप्ता (सह कर्जदार १)	२७-१०-२०२३ / रु. १६८१५९७/- (रुपये सोळा लाख एक्याऐंशी हजार पाचशे सतरा मात्र) एनपीए (१०-०४-२०२३)	पलॅट क्र. ४०१, ४ था मजला, साई राधाई प्लॉट क्र. ई-१७६ सेक्टर ३, बेलपाडा विड्ठल रुक्मिणी मंदिराजवळ, खारघर, नव मुंबई रायगड महाराष्ट्र :- ४१०२१०
(एलसी क्र. ००५००००३५४२ फोर्ट शाखा) समीर श्रीराम पाटील (कर्जदार) शर्मिला समीर पाटील (सह कर्जदार १)	२७-१०-२०२३ / रु. १३६५४७२/- (रुपये तेरा लाख पासष्ट हजार चारशे बाहत्तर मात्र) एनपीए (०९-०७-२०२३)	पलॅट क्र. २०१, २ रा मजला, विंग ए, बिल्डीग क्र. ए१ स रेसिडेन्सी, शिवाजी स्टेडियम जवळ, भादवड नाका, टेमघ भिवंडी ठाणे महाराष्ट्र :- ४२१३०२
(एलसी क्र. २६४०००००१२३ भिवंडी शाखा) दत्ता सिद्राम गायकवाड (कर्जदार) विकास सिद्राम गायकवाड (सह कर्जदार १)	२७-१०-२०२३ / रु. ८५५४२२/- (रुपये आठ लाख पंच्यावन्न हजार चारशे तेवीस मात्र) एनपीए (०८-०१-२०२३)	फ्टॅट क्र. ००२, तळमजला, बी-विंग, साई रेसिडेन्सी ए सीएचएसल, इमारत क्र. ए१, भदवड सोनाळे रोड पुढे छत्रपत शिवाजी मैदान, भादवड, भिवंडी ठाणे महाराष्ट्र :- ४२१३०२
(एलसी क्र. ११००००४५८७ वसई पूर्व शाखा) राहुल शहा (कर्जदार) विमलराज उगमराज शहा (सह कर्जदार १)	२७-१०-२०२३ / रु. ९३५३४६/- (रुपये नऊ लाख पस्तीस हजार तीनशे शेहेचाळीस मात्र) एनपीए (०९-०९-२०२३)	फ्लॅंट क्र. १९०२, १९ वा मजला, हेजल होम्स, पुष्पा पार्क, प्र निकेतन हॉटेल समोर मालाड पूर्व मुंबई मुंबई उपनगर महाराष्ट्र : ४०००९७
(एलसी क्र. ०४५००००५९१ ठाणे शाखा) नामदेव एस दंडवते (कर्जदार) महेश नामदेव दंडवते (सह कर्जदार १)	२७-१०-२०२३ / रु. ३००८८७२/- (रुपये तीस लाख आठ हजार आठशे बाहत्तर मात्र) एनपीए (०९-१२-२०२२)	पलॅट क्र. ७०१, ७ वा मजला, ए विंग, इमारत ए, सुभाष टॉ सीएचएसएल, एम.बी.टी. रोड (जुना मुंबई पुणे रोड), पारसि नगर, कळवा (प.), ठाणे, महाराष्ट्र :- ४००६०५
(एलसी क्र. ०५०००२८८७८ मुंबई मेट्रो शाखा) मोहम्मद मोहसीन खान (कर्जदार) इक्बाल वली हसेन (सह कर्जदार १)	२७-१०-२०२३ / ह. १२४६५२८/ - (रुपये बारा लाख एकेचाळीस हजार पाचशे अड्डावीस मात्र) एनपीए (०९-१०-२०२२)	पर्लेट क्र. ६०५, ६ वा मजला, इमारत क्र. २ मानखुर्द म्हा कॉलनी, कोड क्र. ३०२ मानखुर्द रेल्वे स्टेशनजवळ मानखु पश्चिम मुंबई उपनगरीय महाराष्ट्र :- ४०००४३
(एलसी क्र. १३९००००१६२६ भांडुप शाखा) संतोष लक्ष्मण जवादे (कर्जदार) मीरा संतोष जावडे	२७-१०-२०२३ / रु. ५५२३३०८/- (रूपये पंच्यावन्न लाख तेवीस हजार तीनशे आठ मात्र) एनपीए	पलॅट क्र. १०२, पहिला मजला, प्लॉट नं. ८९, ओबेरॉय , सेक नं. ०६, तीन टाकीजवळ, कोपेखैरणे, नवी मुंबई ठाणे महाराष्ट्र:
(सह कर्जदार १) (एलसी क्र. २५३००००२८१ खोपोली शाखा) शिक महमद लगीफ अत्तार (कर्जदार)	(११-०५-२०२३) २७-१०-२०२३ / रु. ६५६३९५/- (रुपये सहा लाख छप्पन्न हजार तीनशे पंच्यान्नव मात्र) एनपीए	४००७०९ पर्लेट क्र. ५०४, ५वा मजला, अल आशियाना बिल्डींग बिल्डीं नंबर १ ए, साजी मस्जिद भानवाज जवळ, खोपोली, रायग कोपोरी गुम्माट गुम्माट मुस्मार- ४९३०७
लतीफ अहमदभाई अतार (सह कर्जंदार १) (एलसी क्र. २५१०००००३७३ कर्जंत शाखा) पुरणमल (कर्जंदार) अनिता पुरणमल गुर्जर (सब कर्जंदग १)	(११-०५-२०२३) २७-१०-२०२३ / रु. ११८६७४५/- (रुपये अकरा लाख शह्याऐंशी हजार सातशे पंचेचाळीस मात्र) एनपीए	खोपोटी, रायगड रायगड महाराष्ट्र:- ४१०२०७ पर्लेट क्र. ३०, ४ था मजला, आय विंग शिवपार्क, कुळग गावदेवी रोड, आनंद नगर, शिव मंदिराजवळ, बदलापूर पूर्व, ठा
(सह कर्जदार १) (एलसी क्र. १६२०००१८९५ टिटवाळा शाखा) संतोष उमाजी हंकारे (कर्जदार)	(०८-०६-२०२३) २७-१०-२०२३ / रु. २६२३०६३/- (रुपये सव्वीस लाख तेवीस हजार त्रेसष्ट मात्र)	ठाणे महाराष्ट्र: - ४२१५०३ पर्लेट क्र. ४०२, ४था मजला कृष्णा महल , प्लॉट क्र. २, सेक ६ शीतल धारा जवळ, कामोठे, नवी मुंबई. रायगड महाराष्ट्र:
अश्विनी संतोष हंकारे (सह कर्जदार १) (एलसी क्र. २६४०००००३१० भिवंडी शाखा)	एनपीए (०८-०६-२०२३) २७-१०-२०२३ / रु. १४८३५९०/- (रुपये चौटा	४१०२०९ फ्लॅट क. १०१. १ ला मजला. मिर्झा अपार्टमेंट. बाला कंपाऊं

२७-१०-२०२३ / रु. १४८३५९०/- (रुपये चौदा

लाख त्र्याऐशी हजार पाचशे नव्वद मात्र) एनपीए

(06-08-2023)

२७-१०-२०२३ / रु. १९९५८०१/- (रुपये

एनपीए (०८-०८-२०२३)

२७-१०-२०२३ / रु. १३६९३६०/- (रुपये तेरा

लाख एकोणसत्तर हजार तीनशे साठ मात्र) एनपीए

(09-09-2023)

२७-१०-२०२३ / रु. १०६०३४७/- (रुपये दहा

लाख साठ हजार तीनशे सत्तेचाळीस मात्र) एनपीए

(06-06-2023)

२७-१०-२०२३ / रु. १५२२७४५/- (रुपये पंधरा

लाख बावीस हजार सातशे पंचेचाळीस मात्र) एनपीए

(09-09-2023)

जर वरीलप्रमाणे पीसीएचएफएलला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसुर केली तर, पीसीएचएफएल ॲक्टच्या कलम १३(४) व प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मत्तांविरुद्ध सर्वस्व

सदर कर्जदारांच्या खर्च आणि परिणामांच्या जोखीमीवर कारवाई करेल. ॲक्ट अन्वये सदर कर्जदारांना पीसीएचएफएलकडून लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा

अन्य प्रकारे उपरोक्त मत्तांचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्ती सदर ॲक्ट किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या तरतटींचे उछंघन करतील किंवा तस्

एकोणीस लाख पंच्यान्नव हजार आठशे एक मात्र)

फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, मिर्झा अपार्टमेंट, बाला कंपाऊंड,

नूरशाह मशिदीजवळ, निजामपुरा, वंजारपट्टी नाका, भिवंडी, ठाणे

पलॅट क्र. १०१, पहिला मजला, साई कृष्णा रेसिडेन्सी, प्लॉट क्र.

३८, देवनागरी रोड, पेण गाव, पेण, जि. रायगड रायगड महाराष्ट्र:

फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, विंग २१, इमारत-्प, वर्धमान

रेसिडेन्सी, हिमालय कॉम्प्लेक्स जवळ, वांगणी पश्चिम, ठाणे

फ्लॅट नं. ६०१, ६ वा मजला, ए ७ इमारत, झरबिया वारई, गाव

फ्लॅट क्र. ४०६, ४ था मजला, इमारत ०९, टाइप ए१-ए१ इप्सि

नवोदय, नेक्स्ट ते जव्हार नवोदय, स्क्ल, जना सातपाटी रोड समोर शिरगाव, पालघर पश्चिम ठाणे महाराष्ट्र :- ४०१४०४

सही/- (प्राधिकृत अधिकारी) पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

वारई नेरळ, कर्जत रायगड महाराष्ट्र:- ४१०२०१

ठाणे महाराष्ट्र:- ४२१३०२

**kotak** Kotak Mahindr

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड । कार्यांलयः २७ बीकेसी, सी–२७, जी<sup>–</sup>ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू), मुंबई–४०००५१ ाय : ५वा मजला, ॲडमास प्लाझा, १६६/१६, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रुझ (पू), मुंबई–४०००१

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **कोटक महिंद्रा बँक लि. चे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने, सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस् ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सचना जारी करून खालीर जन्म १, १००९ (१८ जन १००९) जाना कराने १ (१) जिस्सुचित इंट्रिक्ट करियान १ वर्ष १ या त्यातील विनिर्दिष्ट रकमेसह संबंधित तारखेपासून पुढील व्याज, परिव्यय आणि प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधि १३ च्या पोट कलम (८) च्या तरतर्दीकडे वेधण्यात येत आहे. कर्जदार, परिशिष्ट मिळकत, थकबाकी रक्कम, कलम १३(२) अन्वये पाठविलेली मागणी सुचना आणि त्याअंतर्गत दावा केलेली रक्क

कर्जदार, सह-कर्जदारांचे नाव आणि पत्ता, कर्ज खाते क्र., कर्जाची रक्कम तपशील श्री. श्याम पत्रालाल जैस्वाल आणि श्रीमती रिना श्याम जैस्वाल चेंदणी कोठीवाडा, दत्त मंदिर, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र -दोचेही येथे: फ्लॅट कअ. २. आशीर्वाद अपार्टमेंट. नौपाडा, बेडेकर ४००६०१ स्थित सिटी सर्व्हें क. १७०. टिका क. २ वरील टत्तमेश ॉस्पीटल जवळ, कर्वे रोड, ठाणे पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र - ४००६०२. । अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र.१०३ चा गहाण कर्ज खाते क्रमांक: एलएनएमयूएम०६७१८-१९०००१९८० मंजूर कर्ज मिळकतीचा सर्व तुकडा आणि पार्सल. गहाणदाराचे नाव : श्री. रक्रम: रु.२५,०४,३४४/- (रुपये पंचवीस लाख चार हजार तीनशे श्याम पन्नालाल जैस्वाल

ठिकाण: ठाणे दिनांक: ११.११.२०२३

विक्रशक्ति।मुंबई, शनिवार, ११ नोव्हेंबर २०२३

स्थावर मिळकतीचा

२. प्रत्यक्ष कब्जा ४. रु. २९,३७,८२६.८५/-(रुपये एकोणतीस लाख सदोतीस हजार आठशे सञ्बीस आणि पंच्याऐंशी पैसे मात्र) २८.०८.२०२० रोजीस देय आणि प्रदान असलेले सह पूर्ण परतफेड पर्यंत २९.०८.२०२० पासून लाग् व्याज

कोटक महिंद्रा बँक लि. करिता, प्राधिकृत अधिकारी कोणत्याही शंकेकरिता कृपया येथे संपर्क साधावा श्री. गुरपाल सिंग (+९१८९७६८९८११२) आणि श्री. रूपेश पवार (९१८०९७८९५३३७)

१. कब्जाची तारीख २. कब्जाचा प्रकार ३. मागणी सचन

दिनांक ४. थकबाकी रु. मध्ये

कब्जा

सूचना

# 🚣 ॲक्सिस बँक लि.

### गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्याचा लिलाव करण्यासाठी जाहीर सूचना

विशेष करून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, खाली नमूद करण्यात आलेल्या खात्यांमधील गहाणतारण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्याचा लिलाव खाली नमूद करण्यत आलेल्या बँकेच्या शाखामध्ये करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. खाली नमूद करण्यात आलेल्या कर्जदारानी **ॲक्सिस बँक लि.** यांच्याकडे सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज सुविधा ('सोने तारण कर्ज सुविधा' प्राप्त केली आहे. सदर सोने तारण कर्जाची येणे बाकी रक्कमेची परतफेड करण्यासाठी सदर कर्जदार/जामीनदार यांना मागणी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जसे की, कर्जदार/जामीनदार यांनी येणे बाकी रक्कमेची परतफेड केलेली नाही, त्यामूळे बँकेस सदर तारणाचा वापर करून गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्याचा विशेषतः पढील परिशिष्टात नमुद करण्यात आलेल्या दागिन्याचा **दि. २१/११/२०२३ रोजी दपारी १२.३० ते ३.३० दरम्यान ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे, जसे आहे,'' ''तेथे जे काही आहे,''आणि ''कोणताही फेरविचार नाहीं''** या

हकाचे नाव	कर्ज खाते क्र.	येणे रक्कम (रु.)	रिकॉल नोटीसीची तारीख	एकूण वजन	निव्वळ वजन
	शाखेचे नाव : अंबरना	थ, ठाणे (महाराष्ट्र	Į)		
शेष कुमार जेना गर नरेश सिल्लाणी	XXXXXXXXXXXX	43,89 <b>६</b> ६२,८८०	90/90/2023	94.840 9८.000	94.940 98.800
	शाखेचे नाव : अंधेरी (पश्		ाराष्ट्र)		, ,,,,,,,
गाल अनंत शिंदे	XXXXXXXXXXX२०१९ शाखेचे नाव : भांड्रप	३१,२२० मंबर्ड (महाराष्ट्र)	३०/०९/२०२३	90.980	९.७९०
नोद नामदेव पैठणे	XXXXXXXXXXXY2988	9,84,939	90/90/2023	४५.९२०	39.800
~	शाखेचे नाव : भायंदर (पी				
ा सिंग पहाड  दीप सिंग	XXXXXXXXXXX8808	७३,२४७ ४२,६३६	90/90/2023 2८/0७/२०२३	२७.५६० १३.७००	२० ९६० १३ २००
	शाखेचे नाव : भि		11, 1, 1, 1	.,,,-	. (
वर धर्मेश चौहान	XXXXXXXXXX  \	५२,०९१	३०/०५/२०२३	94.८००	94.330
ाल विमलकांत कक्कड	शाखेचे नाव : बोरीवली (पू XXXXXXXXXX	वे), मुंबई (महारा ८९,१६६	ाष्ट्र)   १०/१०/२०२३	२८.३५०	२३.५५०
ल विमलकांत कक्कड	XXXXXXXXXXXX	८४,९६९	90/90/2023	२२.१५०	20.940
\\\\\\\\\\\\	शाखेचे नाव : बोरीवली (प		1	0/1/4/20	0410.00
ोश प्रकाश जैतापकर तेश राजेंद्र माळी	XXXXXXXXXXXYCCR XXXXXXXXXXXXX	४,६३,५४० ३,५६,२६५	२०/०९/२०२३ ०५/०९/२०२३	98८.५३१ 9२9.२३०	982.22 904.60
रीप प्रकाश जोगळे	XXXXXXXXXXY348	9,80,8८9	२९/०९/२०२३	40.440	४९.०४०
गय लक्ष्मण निळगुणकर ला सुभाष दत्त	XXXXXXXXXXX E U 8 C	२,९६,१५८ १,२०,०५४	30/04/2023 04/08/2023	९८.६४० ३५.६६०	८९.३३० ३४.३६०
en g-114 40	शाखेचे नाव : दादर			₹3.440	70.740
सिंग	XXXXXXXXXXX1286	७,०८,६५९	३०/०५/२०२३	२०२.८८०	983.30
<del>। सिंग</del> । सिंग	XXXXXXXXXXX399८ XXXXXXXXXXXX	६,३४,३१२ ५,३२,१५०	30/04/2023 30/04/2023	9८३.9८० 9४८.७५०	908.3º 989.२७
TKM	शाखेचे नाव : दहिसर (पर्			180.030	10 1.40
रू राजकुमार नाग	XXXXXXXXXXC088	9,८०,४५९	90/90/2023	४९.८००	४६.१५०
सेब खान	शाखेचे नाव : दिंडोर्श XXXXXXXXXXX	<b>ा, मुबइ (महाराष्ट्र</b> २,११,६७१	) 30/04/2023	ξ8. <b>९</b> 00	48.840
	शाखेचे नाव : डोंबिवली (	पूर्व), मुंबई (मह	ाराष्ट्र)		
वरीश प्रकाश चाफेकर	XXXXXXXXXXX००६३ शाखेचे नाव : घनसोली,	१,१०,४७५ नवी मुंबई (महा	०७/०१/२०२३	३६.२२०	३५.०२०
न्तम गफूर शेख	XXXXXXXXXXXXX८६५१	२,१०,५९५	२५/०८/२०२३	६४.५२०	६१.०२०
	शाखेचे नाव : घाटकोपर	(पूर्व), मुंबई (मह	ाराष्ट्र)		
जिद सिद्दीकी गा एस सिंग	XXXXXXXXXXX0२३१ XXXXXXXXXX3२४६	49,388 2,६३,२४९	30/09/2023 00/09/2023	99.८०० ७६.९००	98.200
गा एस सिंग	XXXXXXXXXXXY®28	9,८०,७८७	२०/०९/२०२३	40.900	86.900
गा एस सिंग गा एस सिंग	XXXXXXXXXXXXXXX	9,43,308	20/08/2023	88.800	83.020
गा दस ।सग	XXXXXXXXXXX १९८७ शाखेचे नाव : कल्याण	१,४१,५१८ <b>(पश्चिम) (महार</b>	३०/०५/२०२३   ाष्ट्र)	8६.३००	88.८००
देल बेहराम मरोलिया	XXXXXXXXXXX03°C	७३,२३५	२०/०९/२०२३	२४.८००	२३.३५०
शुराम सोनू समगिसकर ग रफिक पिंजारी	XXXXXXXXXXXX	७,४६,००० ३०,४६५	90/90/2023	303.980 ८.९००	349.90 ८.६००
ाय रामचंद्र आढाव	XXXXXXXXXXX18C?	2,38,903	90/90/2023	ξ <i>C</i> .८००	£2.900
जय गुणासील्लन नदार	XXXXXXXXXXXX3°ξ	υ <b>3,3</b> ξ?	90/90/2023	23.400	२२.९००
मान कुड्ड्स खान	शाखेचे नाव : कामोठे,	नवा मु <b>बइ (महार</b> ४७,६५२	<del>।हु)</del> ३०/०९/२०२३	9६.९००	98.000
वेन अशोक गांजवे	XXXXXXXXXX६६५२	9,00,090	३०/०५/२०२३	43.800	80.800
ोद गोपाल जाधव	शाखेचे नाव : कर् XXXXXXXXXXX	र्जत (महाराष्ट्र) ४०,०००	90/90/2023	93.940	93.940
विसामारा जाजन	शाखेचे नाव : मिरा रो			14.135	12.13
्दिपक बजाज	XXXXXXXXXXXX	33,390	20/90/2023	90.900	90.300
ताब शर्मिम अहमद खान ताब शमिम अहमद खान	XXXXXXXXXXX3009 XXXXXXXXXXX	६,०१,२६० १,२९,८४१	२७/०६/२०२३ ३०/०५/२०२३	9६७.४०० ३८.५००	9६२.३० ३७.४००
वेन गणेश क्षिरसागर	XXXXXXXXXXY७०४	9,38,88८	३०/०५/२०२३	88.900	39.900
हनवाज आयूब खान ाली प्रकाश कांबळे	XXXXXXXXXXY0948 XXXXXXXXXXXX0649	२,३०,७६७ ४,१२,८४५	90/90/2023	43.900 994.400	\$2.500 993.00
ाली प्रकाश कांबळे	XXXXXXXXXXY9883	9,89,320	90/90/2023	42.800	88.400
	शाखेचे नाव : मुरबाड				
गस काळूराम भुंदेरे	XXXXXXXXXXX९३१६	१,९१,५६६	₹0/0€/2023	44.040	40.000
ोमुद्दीन एम सय्यद	शाखेचे नाव : नालासोपारा ( XXXXXXXXXXX९२१८	पाश्चम), मुबइ ( २,२१,०५२	महाराष्ट्र) २०/१०/२०२३	44.900	48.900
श आनंदजी हेनिया	XXXXXXXXXXXY२५३	४,१४,४१४	२९/०९/२०२३	9२३.७२०	993.७२
गपती मुन्नार पाल ————————————————————————————————————	XXXXXXXXXX७३२५ शाखेचे नाव : नेरुळ -प्	२७,७४५ र्वमंबर्द (महार	40/40/5053	9.800	9.990
न आशाराम शर्मा	XXXXXXXXXXXXX	र्व, मुबंइ (महार ३,९६,५१०	१ <b>५)</b> ३०/०५/२०२३	998.040	999.64
ही एन जैसवाल	XXXXXXXXX	२,१७,९०१	90/90/२०२३	48.800	42.300
श शंकर म्हात्रे	शाखेचे नाव : न्यू पनवे XXXXXXXXXXX	<b>ल, मुंबई (महारा</b> १,२९,८१३	<b>ছ)</b>   १०/१०/२०२३	82.820	४०.२२०
NIS VIEW	शाखेचे नाव : रानडे रोड,			57.045	55.440
व अरुण कान्हेरे	XXXXXXXXXXX E S Y ?	८२,१०७	oc/oz/zoz3	२४.२३०	२३.६३०
4	शाखेचे नाव : सायन	1			_
ालाल जैसवार	XXXXXXXXXXXX८४५८ शाखेचे नाव : टिटा	९४,३८४	३०/०५/२०२३	२८.३००	20.800
शेखर रविंद्र टेंभे	XXXXXXXXXXXX	२,४६,७०५	90/90/2023	८१.५५०	६०.०५०
शेखर रविंद्र टेंभे	XXXXXXXXXXXX	८९,१८८	90/90/२०२३	२६.९२०	२४.२२०
शेखर रविंद्र टेंभे श बबन शिरोसे	XXXXXXXXXXX so q c	६९,७१० १,५९,१६९	90/90/2023	99.२७० ४७.९९०	90.900
	शाखेचे नाव : उल्हा			.,,	,,,,,,
ीन रविंद्र सिंग	XXXXXXXXXX ६ १३६	३४,०६९	90/90/२०२३	9.900	९.६००
ल देवेंद्र सैनी द परशुराम सुरोशे	XXXXXXXXXXY७९८ XXXXXXXXXXXX	३,८७,४२१ ८९,६८४	90/90/2023 30/04/2023	990.020 32.590	१०४.०८ २७.३९०
3 3	शाखेचे नाव : उल्हासनगर			, ,,4,5	,,,,,
ार नरेश सील्लाणी	XXXXXXXXXXX	१,१६,१५०	90/90/2023	३४.९६०	३३.८६०
ान हरेश पिन्नोडा	शाखेचे नाव : उतळस XXXXXXXXXX	ार, ठाणे (महाराष्ट्र २९,८६२	<b>20/90/2023</b>	90.090	9.६७०
CMITELLING	शाखेचे नाव : वसई,		12/12/4245	10.050	3.400
	XXXXXXXXXXX	२,२९,८८८	२०/१०/२०२३	ξο. <b>4</b> 00	42.000
-					1.0 1
ोमुद्दीन एम सय्यद ोमुद्दीन एम सय्यद ोमद्दीन एम सय्यद	XXXXXXXXXXX 8899 XXXXXXXXXXX 984	२,१५,३८३ १,२६,४३७	२०/१०/२०२३ २०/१०/२०२३	७२.३०० ३२.६९०	39.890
-	XXXXXXXXXX	7,94,323 9,26,830 9,22,063	२०/१०/२०२३ २०/१०/२०२३ १०/१०/२०२३	92.300 32.590 40.500	39. E90 40. 000

कोणतीही पूर्वसूचना न देता खाते बद करण्याचा / लिलावाची तारीख बदलण्याचा अधिकार **ॲक्सिस बँक लि.** याना आहे. लिलाव ऑनलाईन पद्धतीने https://gold.samil.in या वेबसाईटवर **दुपारी १२.३० ते ३.३० दरम्यान** करण्यात येईल. सविस्तर अटी आणि शर्तींसाठी कृपया https://gold.samil.in या वेबसाईटवर लॉगइन करा.

(मजकूरात सदिग्धता असल्यास इग्रजी मजकूर ग्राह्य मानावा) ठिकाण : महाराष्ट

Union Bank स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा - मुंबई तळमजला, भारत हाऊस, एम. एस. मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ इंमेल : samvmumbai@unionbankofindia.bank

#### कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी) (नियम- ८(१))

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, युनियन बँक ऑफ इंडिया, स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा - मुंबईचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२ चा कायदा क्र. ५४) अन्वये आणि कलम १३ . (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०२-०२-२०१९ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. विकास जैन, श्री प्रदीप जैन आणि श्री. मनोज कुमार गुप्ता, मे. फर्स्ट सोर्स क्रेन्स प्रा. लि., मे. फॉर्च्युन मेटल्स ट्रेडिंग प्रा. लि. (मे. तिरूपती कम्मॉडिटीज इम्पेक्स प्रा. लि. (सध्या आयबीसी, २०१६ अंतर्गत दिवाळखोर्र अन्वये) च्या कर्ज खात्यात) यांना सदर सूचनेत नमूद मुद्दल रक्कम रु. ९,७७,५८,८१४.६४ (रुपये नऊ कोटी सत्त्याहत्तर लाख अञ्चावन्न हजार आठशे चौदा आणि चौसष्ट पैसे फक्त) ०१-०७.२०१८ रोजीस अधिक पढ़ील व्याज या रकमेची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **६ नोव्हेंबर २०२३** रोजीस घेतला

विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. उत्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **यनियन बँक ऑफ** इंडिया. स्टेस्ड असेट मॅनेजमेंट ब्रँच. १०४, भारत हाऊस, तळमजला, फोर्ट, मुंबईच्या रक्कम रु. ९,७७,५८,८१४.६४ (रुपये नऊ) कोटी सत्त्याहत्तर लाख अठ्ठावत्र हजार आठशे चौदा आणि चौसष्ट पैसे फक्त) ०१-०७-२०१८ रोजीस आणि पुढील व्याज आणि प्रभार इ. च्या भाराअधीन

तारण मत्तांच्या भरणाकरीता उपलब्ध वोळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम ८ च्य तरतुर्दींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

#### स्थावर मिळकतीचे वर्णन:

सर्व्हें क्र. १८२/ई कोङ्कर्र व्हिलेज रामचंद्रपुरम मंडल, मेडक, जि. तेलंगना येथील मोजमापित ५ एकर ११ गुंठे खुल्या कोरड्या बिगरशेती जमिनीवर स्थित मे. फर्स्ट सोर्स क्रेन्स प्रा. लि.ची नागरी जमीन. चतु:सीमा: खालीलप्रमाणे : **उत्तर :** सर्व्हे क्र. १८० मधील जमीन**. दक्षिण :** सर्व्हे क्र. १८३/एए मधील जमीन. पर्व: सर्व्हें क्र. १८० मधील जमीन, पश्चिम: सर्व्हें क्र. १८२ मधील जमीन,

दिनांक: ०६.११.२०२३ ठिकाण: मुंबई

विकास वास्तव (मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी) युनियन बँक ऑफ इंडिया

सही/-

IDFC FIRST Bank

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

(पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)

सीआयएनः एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२

नोंद. कार्यालयः केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेट,

चेन्नई-६०००३१. द्र.: +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्स: +९१ ४४ ४५६४ ४०२२.

#### जोडपत्र- IV [नियम ८ (१)] कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि** आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकत्स्टरकान ऑफ फायनान्त्रिअल ॲमेटम ॲन्ड एन्फोर्ममेंट ऑफ मिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये पाप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २०-०५-२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार, सह कर्जदार आणि हमीदार १. दीपक भगवान शिंदे, २. भगवान बाबु शिंदे यांस सूचनेतील नमूद म्हणजेच १४-०४-२०२१ रोजीची रक्कम रु. १०,५३,५४५.३९/ - (रुपये दहा लाख त्रेपन्न हजार पाचेशे पंचेचाळीस आणि एकोणचाळीस पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **पत्यक्ष कब्जा** त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ७ **नोव्हेंबर, २०२३** रोजी

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयडीएफसी फर्स्ट बँक** लिमिटेड (पर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित) यांस रक्कम रु. १०,५३,५४५.३९/- (रुपये दहा लाख त्रेपन्न हजार पाचशे पंचेचाळीस आणि एकोणचाळीस पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

#### स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ३, २रा मजला, वेणु बाई पाटिल बिल्डिंग, हिस्सा क्र. १११२, शंकर मंदिर, सोनारपाडा, पद्मा नगर, भिवंडी, ठाणे-४२१३०५ धारक मुक्तधारक मिळकत मोजमापित चटई क्षेत्र २६० चौ.फूट चे सर्व ते भाग आणि विभाग, सिमाबद्ध द्वारे: पूर्व: गोडाऊन, पश्चिम: अंतर्गत रोड, उत्तर: चाळ. दक्षिण: वेण बार्ड पाटिल

दिनांक : ७ नोव्हेंबर, २०२३ ठिकाण: भिवंडी कर्ज खाते क्र.: ११६६३४१५

प्राधिकत अधिकारी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित)

# जाहीर सूचना

याचिकेचा तपशिल देणारी जाहीरात (नियम ३५ पहा) कंपनी याचिका (आय.बी.)/१०४२/एमबी/२०२३ याचिकेची सचना

च्या प्रकरणात:

पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

...याचिकाकर्ता/वित्तीय धनको

इअरलीन रियल इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ...उत्तरवादी/कॉर्पोरेट कर्जदार कॉर्पोरेट कर्जदार इरलीन रियल इस्टेट डेव्हपलर्स प्रायव्हेट लिमिटेड च्या विरोधात कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रक्रिया सुरु करण्यासाठी इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी कोड, २०१६ (''आयबीसी'') च्या कलम ७ अंतर्गत कंपनी याचिका (आय.बी.)/१०४२/एमबी/२०२३ ("सदर याचिका") अशी याचिका १ सप्टेंबर, २०२३ रोजी आमचे अशील याचिकाकर्ते पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या वतीने आमच्याद्वारे राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई ("एनसीएलटी") चे खंडपीठ क्र. IV समोर सादर करण्यात आली होती आणि एनसीएलटी द्वारे मंजुर दिनांक ७ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या आदेशाच्या अंतर्गत याचिकाकर्त्यांना विद्यमान सूचना प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार कृपया नोंद घ्यावी की, सदर याचिका ०५ डिसेंबर, २०२३ रोजी सन्माननीय सभासद श्री. किशोर वेमुलपल्ली आणि श्रीम. अनु जगमोहन सिंग दारे पिठासीन एनसीएलटीच्या खंडपीठ क. IV यांचेसमोर सनावणीसाठी निश्चित

करण्यात आली आहे. कोणीही व्यक्ती सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यासाठी इच्छुक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर निम्नस्वाक्षरीकारांकडे पोहोचेल अशा पध्दतीने त्यांच्या/तिच्या नाव आणि पत्त्यासह त्यांच्या/तिच्या किंवा त्यांच्या/तिच्या विकलांद्वारे सही केलेली त्यांच्या/तिच्या हेतूची सचना निम्नस्वाक्षरीकारांकडे पाठविणे आवश्यक आहे. जेथे त्यांना/ तिला याचिकेला विरोध करायचा आहे. विरोधाची पार्श्वभूमी किंवा त्यांच्या/तिच्या शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे. याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास निम्नस्वाक्षरीकारांद्वारे पुरविण्यात येईल.

> नानकी ग्रेवाल वाडिया घांटी ऑण्ड कं (याचिकाकर्यांकरिता वकील) पत्ता: २रा मजला, एन. एम. वाडिया बिल्डिंग, १२३, महात्मा गांधी मार्ग, मुंबई ४००००१



दिनांक ११ नोव्हेंबर, २०२३

निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २७-०४-२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. साहेबराव गुलाबराव जट यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. ३,३८,३३३.४६ + न लावलेले व्याज (अक्षरात तीन लाख अडतीस हजार तीनशे तेहतीस आणि सेहेचाळीस पैसे मात्र + न लावलेले व्याज ) ची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ८ **नोव्हेंबर, २०२३** रोजी घेतला

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक **ऑफ इंडिया** यांस रु. ३,३८,३३३.४६ आणि त्यावरील व्याजासाठी प्रभाराच्या अधीन राहील. तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८)

#### च्या तरतदींन्वये कर्जदार आणि हमीदारांचे लक्ष वेधण्यात येते. स्थावर मिळकतीचे वर्णन :

प्लॉट क्र.१६, (वेस्टर्न साईड), एस क्र. ३२०/३सी/१+२+३, अष्ट विनायक नगर, पाण्याच्या टाकीजवळ, हिरापूर रोड, चाळीसगाव, जिल्हा-जळगाव

सीमाबद्ध द्वारे उत्तरेला: ९ मीटर रुंद रोड दक्षिणेला : प्लॉट क्र. ११

अधिकृत अधिकारी

ॲक्सिस बँक लि.

: प्लॉट क्र. १६ चा उर्वरीत भाग पर्वेला पश्चिमेला : ६ मीटर रुंद रोड

बँक ऑफ इंडिया करीत सही/-प्राधिकृत अधिकारी

(बँक ऑफ इंडिया)

दिनांकः ०८.११.२०२३ म्थळ: चाळीसगाव

(भारत सरकारचा उपक्रम) **एआरएम ॥ शाखा, मुंबई** ३ रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, मुंबई-४०० ००१. द्र.: (०२२) २२६५११२८/२९ ई-मेल: cb6289@canarabank.com

## विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरत्दींसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना.

. सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, **कॅनरा बँक एआरएम ॥ शाखा मुंबईच्या** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला होता त्या तारण धनकोंकडे . गहाण /भारयस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती. **मे. ओम सार्द मर्कटार्दल पा. लि**.. नोंटणीकत पत्ता येथे ४०३, सुरत सदन इमारत, सुरत स्ट्रीट, ४था मजला, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई- ४००००९ द्वारा त्यांचे संचालक श्री. दलबीर सिंग भट्टी, श्री. कुलदीप सिंग भट्टी आणि श्री. राजू सिंग भट्टी यांच्याकडून कॅनरा बँकेच्या एआरएम-II शाखेला थकीत रु. ६५,२६,५८,१४२.३३/- (३१.०८.२०२३ रोजीस अधिक पुढील व्याज आणि ०१.०९.२०२३ पासूनचे प्रभार) च्या वसुलीसाठी २८.११.२०२३ रोजी 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे तथे आहे' तत्त्वाने विकल्या जातील.

अ. क्र.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम
١٩.	कुलदीप सिंग भट्टी यांच्या नावामधील रहिवसीत फ्लॅट क्र.		
	२१, २ रा मजला, शिवसदन सीएचएस लि., प्लॉट क्र. ८,		
	अझिझ बाग, आरसी मार्ग, आरसीएफ पोलिस स्टेशन जवळ,	₹.	₹.
	मारवली चर्च, चेंबूर, मुंबई (प्लॉट क्र. ८, सीटीएस क्र. १३२/६ वर फ्लॅटचे क्षेत्र ११५० चौ.फू.) चे सर्व ते भाग आणि	8,68,00,000/-	१६,१०,०००/-
	१३२/६ वर फ्लॅटचे क्षेत्र ११५० चौ.फू.) चे सर्व ते भाग आणि		
	विभाग.		

इसारा अनामत रक्कम २४.११.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी **सायं. ५.००** पर्यंत जमा करावी. इअरचा तपशील आणि इतर दस्तावेज सेवा पुरवठादारांना २४.११.२०२३ रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत जम करू शकता. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख २४**.११.२०२३ रोजी सायं. ५.०० पर्यंत.** विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक 'ई-ऑक्शन' चा संदर्भ घ्यावा किंवा **श्री. परितोष कुमार, मुख्य व्यवस्थापक** कॅनरा बँक, एआरएम−॥ ब्रांच, मुंबई (मो. क्र. ८८२८३२८२९७) किंवा श्री. सुमित कुमार, व्यवस्थापव (मो. क्र. ९३४५३२३२३) इमेल आयडी : cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्य दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, श्री. भविब

support@bankeauctions.com; maharashtra@c1india.com येथे संपर्क साधावा दिनांक : १०.११.२०२३ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखा

पंड्या मोबा. क्र. ८८६६६८२९३७ (संपर्क क्र. +९१ १२४ ४३०२०२०/२१/२२/२३/२४

मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयान सर्व साधारण मळ दिवाणी न्यायाधिकरण कंपनी याचिका क्र. 404 सन 2010

. कंपनी अधिनियम, I सन 1956 च्या प्रकरणात आणि के. आर. कमोडिटीज एक्स्पोर्टस् प्रा. लि. (समापनातील) च्या प्रकरणात ई-लिलावामार्फत के. आर. कमोडिटीज एक्स्पोटस् प्रा. लि. (समापनातील) चे परिसमापक म्हणुन

अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई यांच्याद्वारे स्थावर मत्तेच्या विक्रीकरता सूचना अधिकृत परिसमापकांच्या अहवाल क्र. 131 सन 2023 मधील सन्माननीय उँच न्यायालय, मुंबई द्वारे मंजूर दिनांक 03.11.2023 रोजीच्या आदेशाला अनुसक्त के आर. कमोडिटीज एक्स्पोर्ट्स प्रा. लि. (समापनातील) च्या मालकीच्या खालील स्थावस मिळकतीच्या खरीज़ीक्ता इच्छुक खरीदाराज़कुन बोली /प्रस्ताव माणिक्याव वेत आहेत. ज्याचान वरिशल खाली नमुद केलेला आहे. विक्री त्यांची वेकसाईट https://lolauction.en/vida.com वर रेल्व मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत विक्री एवंट नार्यक कोपीरात ऑफ इंडिया लिमिटेड, मिनित्तल सेन्द्रल गर्वसेंट (पीयुएस) द्वारे कारावाच्या ई-तिलावामार्फत स्पर्धानक बोली माणवुन स्वतु सुचीसार आणि "जै आहे जेखे आहे आणि जे काहि आहे तेथे आहे, तत्वाने " करण्यात येईल आणि खालील संपर्काकडून मदत सध्दा घेण्यात येऊ शकते:- फरहान अल्वी ४४४४२४८९९९२ अमरेंद्र कुमार ४४४४२४८९९९९ आणि आनंद कुमार ९३५५०३००००२. इच्छुक खरेदीदारांनी ऑनलाईन इसारा अनामत रक्कम सादर कप्ण्याच्या अंतिम तारखेपूर्वी २ ते 3 दिवस अगोदर पोर्टल वर स्वतःची नोंदणी करायची आहे. विक्री सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निश्चितीच्या अधीन राहील (ई-लिलाव मार्फत). स्थावर मतेचा तपशील खालील प्रमाणे.

अ.	मिळकतीचे वर्णन	राखीव किमत	इअर
क्र.		(रू. त)	(रू.त)
1.	स्थावर मत्ता:	11 कोटी	1 कोटी
l	कंपनी (समापनातील) चे 1) कार्यालय क्र. 1 आणि २, 1 ला मजला, मोजमापित बिल्टअप क्षेत्र 3630.90 चौ.फू. (337.32		
l	चौ.मी.) आणि लगतची टेरेस क्षेत्र 161.46 चौ.फू.		
l	2) कार्यालय क्र. 3 आणि 4, 2 रा मजला, मोजमापित बिल्टअप क्षेत्र 3630.90 चौ.फू. (337.32 चौ.मी.)		
l	3) कार्यालय क्र. 5 आणि 6, 3 रा मजला, मोजमापित बिल्टअप क्षेत्र 3630.90 चौ.फू. (337.32 चौ.मी.)		
l	4) कार्यालय क्र. 7 आणि 8, 4 था मजला, मोजमापित बिल्टअप क्षेत्र 3630.90 चौ.फू. (337.32 चौ.मी.)		
l	5) कार्यालय क्र. 10, 5 वा मजला, मोजमापित बिल्टअप क्षेत्र 1305 चौ.फू. (121.23 चौ.मी.) आणि टेरेस क्षेत्र 568		
l	चौ.फू. (52.76 चौ.मी.)		
l	6) ओव्हरहेड टेरेस (कार्यालय क्र. ९ आणि १० वरील) २६०० चौ.फू. (२४१.५४ चौ.मी.)		
l	स्थित आहे प्लॉट क्र. 13, सर्व्हें क्र. 13, हिस्सा क्र. 3/2, मौजे भावधन (खुर्द), तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे.		

- सदर स्थावर मत्तेकरिता इसारा अनामत रक्कम रू. 1,00,00,000/- (रूपये एक कोटी मात्र) निश्चित करण्यात आली आहे. सापेक्ष स्थावर मत्तेचे निरिक्षण प्लॉट क्र. 13, सर्ले क्र. 13, हिस्सा क्र. 3/2, मौजे भावधन (खुर्द), तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे **24.11.2023 रोजी स. 11.00 ते सायं. 4.00** दरम्या-इच्छुक खरेदीदारांना करता येईल. ई-निवेदा सादर करण्याची अंतिम तारीख 05.12.2023 आणि ई-लिलावाची तारीख **15.12.2023 रोजी दु. 3.00** ते
- एँचा (उच्चतम बोलीदार) यांचे प्रस्ताव वरील कोष्टकात नमुद स्थावर मत्तेच्या संदर्भातील अधिकृत परिसमापकांच्या अहवाला मार्फत निश्चिती करित
- सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांचे समोर ठेवण्यात वेतील. 4. विक्रीची सूचना सन्माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांची वेबसाईट <u>www.bombayhighcourt.nic.in,</u> निगम व्यवहार मंत्रालयाची <u>www.mca.gov.in</u> आणि रेलेटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट <u>https://olauction.enivida.com</u> वर सुध्दा उपलब्ध आहे. 5. रेल्वे मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत विक्री एजंट नाव रेलेटेल कॉपीरेशन ऑफ इंडिया मिनिरल सेन्ट्रल गर्व्सेंट (पीएसयु) द्वारे करावयाच्या ई-लिलावाची
- . ओएल कार्यालये आणि मंत्रालय यशस्वी लिलावाच्या प्रकरणात सूचीबध्द एजन्सी द्वारे दिलेल्या सेवेकरिता प्रदान करणार नाही. ii. रू. 20,000/-निश्चित रक्कम रू. 20 लाखापर्यंत विक्री किंमतीकरिता यशस्वी बोलीदारांकडून सूचीबध्द एजन्सी द्वारे आकारण्यात येईल. iii. रू. 25,000/- ची निश्चित रक्कम रू. 20 लाखाच्या वर परंतु रू. 50 लाखापर्यंत विक्री किंमतीकरिता यशस्वी बोलीदाराकडून सूचीबच्द एजन्सी द्वारे आकारण्यात येईल. Iv. रू 30,000/- ची निश्चित रक्कम रू. 50 लाखावरील विक्री किंमतीकरिता यशस्वी बोलीदाराकडून सूचीबच्द एजन्सी द्वारे आकारण्यात येईल. v. अयशस्व लिलावाच्या प्रकरणात (सुचीबध्द एजन्सीला कळविलेल्या कारणाकरिता) ओएल सुचीबध्द एजन्सीला परिचालन खर्चाची परतफेड करेल, जी प्रत्येव

संच/लिलालकर्त्यांची संख्या कितीही असली तरी रू. 10,000/- पेक्षा जास्त नसेल

(चंदन कुमार) अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई, 5 वा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग,महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई 400001 दूरध्वनी – 22670024/22675008, ईमेल: samapakmum@yahoo.com

## **EVEREST NISARG GREENLAND DEVELOPERS PRIVATE LIMITED** CIN: U45200MH2008PTC180410

Registered address: Plot No. 77, Office No. 75, 76, 4th Floor, Mahavir Center, Sector-17, Vashi, Navi Mumbai, Maharashtra, India, 400703. Phone: 022 35592817 Email: everestnisarggreenland@gmail.com website www.engdpl.com

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations)]

	, , , , , , , , , , , , , , , , , , ,		Amount Rs. in Lac	s (except EPS
Sr. No.	Particulars	Qtr ending/ Current Year ended	Corresponding Qtr for the previous year ended	Previous year ended
		30.09.2023 (unaudited)	30.09.2022 (unaudited)	31.03.2023 (audited)
1.	Total Income from Operations			
2.	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1423.90)	(0.22)	(120.45)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1423.90)	(0.22)	(120.45)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1423.90)	(0.22)	(114.12)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1423.90)	(0.22)	(114.12)
6.	Paid up Equity Share Capital	1.00	1.00	1.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	(2190.82)		(94.78)
8.	Securities Premium Account	1	-	-
9.	Net worth	(2189.82)	20.01	(93.78)
10.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	36915.02	0.54	14050.40
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
	Debt Equity Ratio	(16.85)	0.027	(149.82)
13.	Earnings Per Share (of Rs. 10/ each) (for continuing And discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	(14239)	0	(1141.22)
-	Capital Redemption Reserve	-	-	-
-	Debenture Redemption Reserve	-	-	-
-	Debt Service Coverage Ratio	(0.00019)	-	0.79
17.	Interest Service Coverage Ratio	(0.00507)	-	0.78

Notes: (1.) The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly financial results filed with the stock exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations). The full format of the financial results are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and also on Companies website www.engdpl.com (2.) For the other items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 the pertinent disclosures have been made to stock exchange can be accessed on www.bseindia.com

For Everest Nisarg Greenland Developers Private Limited

Date: 09.11.2023 Place: Navi Mumbai

DIN: 09388000

Mahadev Pragji Gothi - Director

REVATI ORGANICS LIMITED PLOT NO.45, 1STFLOOR, GANPATIBNHAVAN, M.G. ROAD GOREGOAN WEST, MUMBAI-400062

# एचएलव्ही लिमिटेड

सीआयएन क्र. : एल५५१०१एमएच१९८१पीएलसी०२४०९७ नोंदणीकृत कार्यालय: दी लीला, सहार, मुंबई-४०० ०५९, दूर : ०२२-६६९१ १२३४ फॅक्स : ०२२-६६९१ १२१२ र्डमेल : investor.service@hlvltd.com वेबसाईट : www.hlvltd.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. लाखात)										
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष							
	३०-सप्टें२३	३०-सप्टें२२	३०-सप्टें२३							
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित							
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	४,३१५	३,६७६	८,७३६							
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	२०२	(३५७)	३९२							
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	२०२	(३५७)	399							
करोत्तर निञ्चळ नफा/(तोटा)	२०२	(३५७)	399							
वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१७४	(३७२)	३३७							
समभाग भांडवल	१३,१८५	१३,१८५	१३,१८५							
प्रती समभाग प्राप्ती (रु. मध्ये)- मूलभूत आणि सौम्यिकृत	φ.οξ	(०.०५)	०.०६							

. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपर्ण विवरण एनएसई आणि बीएसईच्या वेबसाईटस् अनुक्रमे www.nseindia.com आणि www.bseindia.com व कंपनीची वेबसाईट www.hlvltd.com वर उपलब्ध आहे.

••••••••••••••••••••••••। . ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीचे वित्तीय निष्कर्ष १० नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत . मंडळाच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. निष्कर्ष कंपनीच्या सांविधिक लेखापरीक्षकांदारे पनर्विलोकीत केले आहेत.

. आकडेवारी आवश्यक तेथे पुनर्गठीत, पुनर्रचित किंवा पुनर्वर्गीकृत करण्यात आली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी ठिकाण : मंबर्ड विवेक नायर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक : १० नोव्हेंबर, २०२३

#### कब्जा सूचना

न्याअर्थी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०० अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम : अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत उपर्जित प्रयोज्य पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर सूचनेत नमूद नुसार प्रयोज्य नुसार त्यावरील व्याजासह एकत्रित त्यांच्या संबंधित नावासमोर नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये

कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/सह-	१३(२) सूचनेची तारीख	कब्जाची तारीख
	कर्जदाराचे नाव	आणि रक्कम (रु. मध्ये)	आणि प्रकार
१८०५७३००००१०३९ <mark>विक्रेती बँक –</mark> फेडरल बँक	अर्चना सुरज ठाकुर (कर्जदार), प्रकाश गुलाबसिंग ठाकुर, सुरज प्रकाश ठाकुर (सह-कर्जदार)	रु. ५,३४,२५,७८०/- ०८.०१.२०२० रोजीस	प्रत्यक्ष कब्जा ०८.११.२०२३ रोजीस.

**ाहाण स्थावर मिळकतीचे वर्णन:** गाव पोईसर, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा येथे स्थित सीटीएस क. २४६ धारक सर्व्हे क्र. १९, हिस्सा क्र. ४ वर बांधकामित एस.व्ही. रोड लगत, फायर ब्रिज समोर, कांदिवली (पश्चिम), मुंबई–४०००६७ येथील बालसिनोर सीएचएसएल. अशा ज्ञात सोसायटीमधील बंगला क्र. ३९ . मधील १ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १ आणि २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १, प्रत्येकी मोजमापित १०६०.९२ चौ.फुट चटई क्षेत्र गहाण मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सिमाबद्ध उत्तरेद्वारे बंगल क्र. ४०, पश्चिमेद्वारे बंगला क्र. १७ आणि १८, दक्षिणेद्वारे बंगला क्र. ३८ आणि पूर्वेद्वारे अंतर्गत रोड.

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदारांनी थकबाकी रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे, म्हणून विशेषत येथील वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वरील नमूद तारखेस सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील वरील उळेखित मिळकत/तारण मत्तेचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला आहे.

विशेषतः येथे वरील नमद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की. वरील सद मिळकती/तारण मत्तांसह व्यवहार करू नये आणि सदर मिळकती/तारण मत्तांसह केलेला कोणताही त्र्यवहार हा ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील

सही/ प्राधिकृत अधिकार्र असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. **दिनांक:** ११.११.२०२३

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. <u>सीआयएन क्र.</u>ः यु६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४ ● <u>वेबसाईटः</u> www.arcil.co.in

नोंदणीकृत कार्यालयः दी रुबी, १०वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८. **दूर. क्र.**: ०२२-६६५८१३००.

शाखेचा पत्ताः कार्यालय क्र. ७०४, ७वा मजला, नेप्च्युन अपटाऊन, नेताजी सुभाष मार्ग, मुलुंड पोस्ट ऑफिस समोर, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८०.

## ताबा सूचना

निम्नस्वाक्षरीकार **सीएफएम एसेट रिकन्स्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड (सीएफएमएआरसी)** (CIN:U67100GJ2015PTC083994) चे प्राधिकृत अधिकारी, सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन . ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (सरफेसी कायदा) च्या कलम 3 अंतर्गत असेट रिकन्सट्रक्शन कंपनी रीतसर नोंदणीकृत आहे आणि सदर सूचना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा संबंधित नियम अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (आयएचएफएल) (CIN:L65922DL2005PLC136029) चे प्राधिकृत अधिकारी सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 20.09.2019 रोजी सचनेत नमद केलेली अधिक रक्कम आणि त्यावरील इतर शल्कांसह रू 4 64 15 700/- (रूपये चार कोटी चौसष्ट्र लाख पंधरा हजार सातशे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HLAPVSH00285736 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 19.09.2019 पासन ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सचना कर्जदार पीजे बिल्डर्स प्रा. लि., जे के बिल्डर्स (थ्रू ईट्स पार्टनर्स), घेवरचंद लालचंद जोगनी उर्फ घेवरचंद लालचंद जोगनी, भुरीबाई घेवरचंद जोगनी उर्फ भुरीबाई घेवरचंद जोगनी, जितेश घेवरचंद जोगनी उर्फ जितेश धेवरचंद जोगनी आणि प्रदीप घेवरचंद जोगनी उर्फ प्रदीप घेवरचंद जोगनी यांना सरफेसी कायदा चा कलम 13(12) चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

**आयएचएफएल** कडे सरफेसी कायद्याच्या तरतुदींनुसार, उपरोक्त कर्जदाराचे कर्ज आपल्या क्षमतेमध्ये कार्यरत सीएफएमएआरसी ट्रस्ट-। आयएचएफएल च्या ट्रस्टी स्वरुपात सीएफएमएआरसी ला दिले आहे. दिनांक 30.06.2020 च्या असाइनमेंट करारानुसार ज्याच्या अनुषंगाने सीएफएमएआरसी उपरोक्त कर्ज खात्याच्या संदर्भात एक सुरक्षित कर्जदार म्हणून पदार्पण करीत आहे. सीएफएमएआरसी च्या पुस्तकांमध्ये कर्ज खाते क्रमांक HLAPVSH00285736 पुनक्रमित केले आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेच

निम्न स्वाक्षरीकाराने ताबा 08.11.2023 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **सीएफएमएआरसी** ची कर्ज आकारणी रू. 4,64,15,700/-(रूपये चार कोटी चौसष्ट लाख पंधरा हजार सातशे फक्त) पुढील व्याज इतर शुल्कांसह 19.09.2019

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

कार्यालय/परिसर क्र. 201-ए दुसऱ्या मजल्यावर मोजमाप 3606 स्क्वेअर फीट चटई क्षेत्र ज्यामध्ये शौचालय, निचेस, आहू इलेक्ट्रिकल रूम्स इत्यादींचा समावेश, व्यावसायिक इमारत क्र. 19 मध्ये, विंग - ए, लॅंड बेअरिंग सीटीएस क्र. 4207 (पीटी.) वर स्थित पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, गाव कोळे कल्याण, तालुक अंधेरी, मोतीलाल नगर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400052, महाराष्ट्र.

तारीख: 08.11.2023 अधिकृत अधिकारी सीएफएम एसेट रिकन्स्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड स्थळ : मुंबई आपल्या क्षमतेमध्ये कार्यरत सीएफएमएआरसी ट्रस्ट-। आईएचएफएल च्या ट्रस्टी स्वरुपात

## CRESSANDA SOLUTIONS LIMITED

Cressanda Regd. Office: Flat No.12A, 3rd Floor, embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Plot No.207, Nariman Point, Mumbai 400021. Tel: +91 8169245767
Website: www.cressanda.com Email: cressanda123@gmail.com CIN: L51900MH1985PLC037036

# EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER,2023

		:	STANDALONE		CONSOLIDATED			
Sr.	Particulars	Quarte	r Ended	Half Year Ended	Quarte	r Ended	Half Year Ended	
No		30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	
		Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	
1	Total Income from Operations	2070.83	2090.58	3425.35	2071.41	2425.46	3601.42	
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax,						l II	
	Exceptional and/or Extraordinary items)	288.76	40.49	219,66	288.66	112.95	177.38	
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	502.87	120.49	557.37	502.77	192.95	515.09	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/ or extraordinary items)	510.41	126.99	564.91	510.31	199.45	522.63	
5	Total Comprehensive Income for the period						ll ll	
	(Comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax)	510.41	126.99	564.91	510.31	199.45	522.63	
6	Equity Share Capital (Face value of Re.1/-)	4108.20	3984.96	4108.2	4108.2	3984.96	4108.2	
7	Earning per shares (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations)							
	Basic ₹	0.124	0.03	0.14	0.12	0.05	0.13	
	Diluted ₹	0.124	0.03	0.14	0.12	0.05	0.13	
NI-4								

Place : Mumbai

Date: November 10, 2023

The above is an extract of the detailed format of quarterly/half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulation, 2015. The full format of the Quarterly/ Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange webiste www.bseindia.com and on the company website www.cressanda.com

For and on behalf of the Board of Directors

Chander Parkash Sharma Chairman & Independent Director

(0.16)

# MADHUSUDAN SECURITIES LIMITED

CIN: L18109MH1983PLC029929

REGD. Office: 37 National Storage Building, Plot No. 424-B, Nr Johnson & Johnson Building. S.B. Road, Maheim (W), Mumbai 400 016.

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER 2023 Quarter Ended Half Year Ended Year Ended **Particulars** 30.09.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 31-03-2023 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income From Operations (Net) 249,947 5,405 250,624 381,216 5,405 2 Net Profit / (Loss) For the period before tax (538,932) 75.674 (1 131 205) (513.336) (1.361.883) Net Profit / (Loss) For the period after tax (538.932)75,674 (1,131,205) (513,336)(1,361,883)Total Comprehensive Income for the period 3,193,927 1,249,862 3,313,098 1,780,482 1,193,698 86,954,870 86,954,870 86,954,870 86,954,870 86,954,870 **Equity Share Capital** Reserves (Excluding Revaluation Reserve As 450,448,955 Shown In The Balance Sheet Of Previous Year) Earings Per Share for continuing and discontinued operations (Face Value of Rs.10/- Each) 0.31 0.01 (0.13)(0.06)(0.16)

# Dilted:

The above unaudited financial Results for the quarter ended 30th September, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 10th Nov, 2023.

0.31

0.01

(0.13)

(0.06)

- The income of Company comprises of trading in securities and accordingly there are no reportable segments.
- 3 Income Tax provision, if any, shall be made at the year end.
- Figures of the previous year / periods have been re-arranged / regrouped, whenever considered necessary. For & on behalf of the Board

Place: Mumbai Date: 10.11.2023 Chairman / Director

## युनिव्हर्सल स्टार्च-केम अलाईड लि.

नों. कार्यालय : म्हात्रे पेन बिल्डिंग, २रा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई-४०० ०२८ सीआयएन नं. : एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६२४७

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४७(१) (बी) (रु. लाखांत)

तपशील 30.09.7073 30.06.7073 30.09.7077 30.09.7073 30.09.7077 39.03.7073 अलेखापरिधित अलेखापरिधित अलेखापरिधित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षि लेखापरिक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न १२०४४.२७ १३६२५.३० १२०२४.५ ५१८७१.६९ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी) १०२.५१ ३८३.६९ २४.५३ ४८६.२० २६३.४० 609.66 कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) १०२.५१ ३८३.६९ २४.५३ ४८६.२० २६३.४० कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) 829.03 १५.२२ १८१.२८ 490.88 64.65 408.94 कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर समभाग भांडवल मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून) प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) - १. मुलभूत : २. सौम्यिकृत : १०.२१ 0.38 १२.०२ 8.32 १४.०५

सही/

- ए) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या आणि सूचिबद्ध मंडळाच्या वेबसाईट्स् वर उपलब्ध आहे. (सादरीकरणाच्या यआरएल)
- बी) लेखा धोरणांमधील बदलांमुळे निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न किंवा अन्य कोणत्याही संबंधित वित्तीय बाबींवरील होणारे परिणाम एका तळटीपेच्या माध्यमातून कळवले

सी) प्रयोज्य असलेल्या इंड-एएस रुल्स/एएस रुल्स नुसार अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी नफा आणि तोटा पत्रकात समायोजित केल्या आहेत. युनिव्हर्सल स्टार्च-केम अलाईड लिमिटेड साठी

जितेंद्रसिंह जे. रावल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक : १०.११.२०२३ डीआयएन : ००२३५०१६

# PRIME

# Regd. Off.: 501, Soni House, Plot No. 34, Gulmohar Road No. 1, Juhu Scheme, Vile Parle (W), Mumbai 400 049.

Tel.: 26242144 • Email: ppdcl.chairman@gmail.com • Website: www.ppdcl.com CIN: L67120MH1992PLC070121

STANDALONE

EXTRACT OF UNAUDITED STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

(Rs. in lakhs)

CONSOLIDATED

PARTICULARS		STANDALONE CONSOL					LIDATED					
	Quarter Ended Half Year Ended Year Ended		Quarter Ended			Half Year Ended		Year Ended				
	30.09.2023 UnAudited		30.09.2022 UnAudited			31.03.2023 Audited			30.09.2022 UnAudited			
Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) from Ordinary activities after Tax	80.65 29.77	96.54 15.56	21.82 (57.63)	177.19 45.33	45.22 (117.26)	374.93 686.57	2,640.08 468.59	15.05 (85.22)	17.37 (72.30)	2,655.13 383.37	37.56 (139.04)	330.12 618.91
Net Profit (Loss) for the period after Tax (after extraordinary items) Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other	29.77	15.56	(57.63)	45.33	(117.26)	686.57	468.59	(85.22)	(72.30)	383.37	(139.04)	618.91
Comprehensive income (after tax)] Equity Share Capital	29.77 848.55	15.56 848.55	(57.63) 848.55	45.33 848.55	(117.26) 848.55	696.88 848.55	468.59 848.55	(85.22) 848.55	(72.30) 848.55	383.37 848.55	(139.04) 848.55	629.22 848.55
Reserve (Excluding Revaluation reserves as per balance sheet of previous year) Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 5/-each)				6,942.08	6,082.61	6,896.75				6,656.74	5,505.10	6,273.37
(a) Basic (b) Diluted	0.18 0.18	0.09 0.09	(0.34) (0.34)	0.27 0.27	(0.69) (0.69)	4.11 4.11	2.76 2.76	(0.50) (0.50)	(0.43) (0.43)	2.26 2.26	(0.82) (0.82)	3.71 3.71
Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 5/- each): (a) Basic (b) Diluted	0.18 0.18	0.09 0.09	(0.34) (0.34)	0.27 0.27	(0.69) (0.69)	4.11 4.11	2.76 2.76	(0.50) (0.50)	(0.43) (0.43)	2.26 2.26	(0.82) (0.82)	3.71 3.71

- a) The UnAudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and half year ended 30th September, 2023 in respect of Prime Property Development Corporation Limited ("The Company") have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on Friday, the 10th day of November, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review 2) The Consolidated financial result includes the financial results of the wholly owned subsidiary, Sea King-club Pvt. Ltd.
- 3 a) Provision for Current Taxation for the quarter / half year ended 30th September, 2023 has not been provided and will be accounted on annual audited accounts b) Deferred tax liability / asset for the quarter ended 30th September, 2023 has not been provided & will be accounted on Annual Audited Accounts, in accordance with Indian Accounting Standard - 12 on "Income Taxes"
- c) Provision for gratuity will be provided and accounted on annual audited accounts in accordance with Indian Accounting Standard 19. 4) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly/Half yearly Financial Standalone and Consolidated Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website: www.ppdcl.com

For Prime Property Development Corporation Ltd

P. L. Soni Chairman (DIN: 00006463)

Tel: 022-28791912 \* E-mail: revati.organics9@gmail.com \* Website: www.revatiorganics.in

	EXTRACT OF UNAUDITED FINA	ANCIAL RES	ULTS FOR TH	IE QUARTER	ENDED 30.09	0.2023	(Rs. In lacs)
	Particulars	For the quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding Quarter ended 30.09.2022 (Unaudited)	Preceding Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	For the half year ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding half year ended 30.09.2022 (Unaudited)	For the period ended 31.03.2023 (Audited)
1] 2] 3]	Total income from Operations Net Profit/(Loss) from continuing operations after tax Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax	(5.33)	7.88 2.88 -	(5.01)	(10.34)	17.38 1.48	64.25 2.05
4]	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)	(5.33)	2.88	(5.01)	(10.34)	1.48	2.05
5] 6]	Equity Share Capital(Face Value Rs.10 per Share) Reserves Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	300.00 (141.58)	300.00 (143.63)	300.00 (141.58)	300.00 (141.58)	300.00 (143.63)	300.00 (143.63)
7]	Earnings per share (Face Value Rs. 10 per share): (a) Basic (b) Diluted	(0.18) (0.18)	0.10 0.10	(0.17) (0.17)	(0.34) (0.34)	0.05 0.05	0.07 0.07

NOTES:

Place : Mumbai

Date: 10/11/2023

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial results are available on the Stock Exchange web (URL: https://www.bseindia.com/)
- i) The above results are in compliance of Indian Accounting Standards (INS AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The results for the previous period
- have been restated to comply with Ind AS and are comparable on like to like basis.
- iii) Statement of reconciliation of net PAT under IND AS and net PAT reported under previous Indian GAAP (IGAAP) for the previous periods is not applicable as there is no diffeence between net PAT under IND AS and net PAT as per IGAAP.

For and on behalf of the Board Manish Shah DIN: 00434171

Date: 10/11/2023

Place: Mumbai

Executive Director

## IDFC FIRST Bank Limited

(erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited nd presently known as IDFC First Bank Limited) | CIN : L65110TN2014PLC097792 Registered Office: - KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031 Tel: +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022



Form No. NCLT 3A **Advertisement detailing Petition IDFC FIRST** (See Rule 35) Company Petition (I.B.)/1042/MB/2023 Notice of Petition

In the matter of:

requiring the same.

Dated 11th November 2023.

**PUBLIC NOTICE** 

Piramal Capital and Housing Finance Limited ... Petitioner/ Financial Creditor

Earleen Real Estate Developers Private Limited ...Respondent/ Corporate Debtor

A petition being, Company Petition (I.B.)/1042/MB/2023 ("said Petition") under Section 7 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("IBC"), for initiation of

corporate insolvency resolution process against the Corporate Debtor, Earleen Real

Estate Developers Private Limited was presented before Bench No. IV of the National

Company Law Tribunal, Mumbai ("**NCLT**") by us on behalf of our client, the Petitioner, Piramal Capital and Housing Finance Limited on 1st September 2023. By and under an order dated 7th November 2023 passed by the NCLT, the Petitioner was directed to publish the present notice. Accordingly, please note that the said Petition is fixed for nearing before Bench No. IV of the NCLT, presided by Hon'ble Members, Mr. Kishrore

Any person desirous of opposing or supporting the said Petition should send to the undersigned, notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/her name and address, so as to reach the undersigned not later than two days before the date fixed for the hearing of the petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. A copy of the petition will be furnished by the undersigned to any person

Vemulapa∥i and Ms. Anu Jagmohan Singh on 5<sup>th</sup> December 2023.

NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION

OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) The loans of the below-mentioned borrowers and co-borrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have failed to adhere to the terms and conditions of the respective loan agreements and had become irregular, their loan were classified as NPA as per he RBI guidelines. Amounts due by them to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) are mentioned as per respective notices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as per contractual rate with effect from their respective dates.

Sr No.	Loan Account No.	Type of Loan	Name of borrowers and co-borrowers	Section 13 (2) Notice Date	Outstanding amount as per Section 13 (2) Notice	Property Address
1	11306266	Home Finance HL	Ramesh V Vemula     Praveen Venkayya Vemula	26.08.2023	, ,	All That Piece And Parcel Of Room No. 3, Room Admeasuring About 262 Sq. Fts. (Built Up Area), On Third Floor, M.H.No.1467, Constructed On Land Bearing S.No.23, H.No.11-paiki And S. No. 46, H.No. 35-paiki Situated At New Kaneri, Village: Kamatghar, Within The Limits Of Bhiwandi Nizampur Municipal Council, Bhiwandi, And Division And District Thane, Maharashtra-421302, And Bounded As: East: Passage, West: Open Margin, North: Room No.4, South: Room No.2

ou are hereby called upon to pay the amounts to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) as per the details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc., within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings, under Section 13 (4) and section 14 of the SARFAESIAct, against the nortgaged properties mentioned hereinabove to realize the amount due to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited amalgamated with IDFC Bank Limited and presently known as IDFC First Bank Limited) . Further you are prohibited under Section 13 (13) of the said Act from transferring the said secured assets either by way of sale/lease or otherwise

> **Authorized Office IDFC First Bank Limited** (erstwhile Capital First Limited, amalgamated with IDFC Bank Limited

Date: 11.11.2023

and presently known as IDFC First Bank Limited



### CRESSANDA SOLUTIONS LIMITED

CIN: L51900MH1985PLC037036

Registered Office: Flat No.12A, 3rd Floor, embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Plot No.207, Nariman Point, Mumbai - 400021

Tel. No:- +91 8169245767 • Email:- cressanda123@gmail.com • Website: www.cressanda.com

#### NOTICE

#### NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY

Members of the company are hereby informed that a Postal Ballot notice seeking approval to the resolutions set out in the said notice has been sent electronically pursuant to the circulars issued by the Ministry of Corporate Affairs, to the members whose e-mail id is registered with the company/ Skyline Depository Private Limited, company's Registrar & share transfer agent as on the Cut-off date i.e., November 3, 2023. The company has completed electronic dispatch of the postal ballot notice on Saturday, November 10, 2023.

The Postal Ballot notice is available on the website of the company <a href="https://www.cressanda.com">www.cressanda.com</a> and on the website of the stock exchange <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and on the website of NSDL, the agency appointed for remote e-voting. Members who have not received the notice due to any technical glitch may download it from the mentioned

The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send email to <a href="mailto:cressanda123@gmail.com">cressanda123@gmail.com</a>. Instructions for E-Voting

The company is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolutions set out in the notice only by means of remote e-voting (Voting through electronic means). The communication by members for their assent or dissent on the resolutions set out shall take place only by means of remote e-voting. The company has engaged the services of NSDL as an agency to provide for remote e-voting. Members can cast their vote in

Commencement of e-Voting	9:00 A.M. (IST) on November 11, 2023
End of e-Voting	5:00 P.M. (IST) on December 10, 2023

E-Voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the E-voting module shall be forthwith disabled by NSDL upon the expiry of the aforesaid period.

Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their e-mail address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which the members who have forgotten their User Id and password is also set out in the Postal Ballot Notice. The resolutions if approved shall be deemed to approved on the last date of e-voting i.e., December 10, 2023. The results of e-voting will be announced on or before December 12, 2023 and will be displayed on the website of the

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user al for Shareholders available at the download section of <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or call on 022-48867000 and 022-24997000 or send a request at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a>.

> By the Order of the Board of Directors for CRESSANDA SOLUTIONS LIMITED

**TUSHTI SHARMA** Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai Date: November 10, 2023

#### **Government of India Ministry of Social Justice and Empowerment**

Department of Empowerment of Persons with Disabilities (Divayangjan) 5th Floor, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi - 110003

# Scholarship for Students with Disabilities (Divyangjan) for the year 2023-24

Department of Empowerment of Persons with Disabilities provides an opportunity to Students with Disabilities (Divyagjan) for availing scholarship under the schemes viz. Prematric, Post-matric, Top Class Education and National Overseas Scholarship for the year

# 2. Instructions for applicants:

- (i) Applicants are advised to apply online for Pre-Matric, Post Matric and Top Class Education Schemes on the website of National Scholarship Portal at www.scholarships.gov.in (a link to the site is also available at www.depwd.gov.in ) or Mobile App of National Scholarship Portal. Applications for National Overseas Scholarship scheme
- (ii) Details of the schemes including eligibility criteria and instructions for filling up the applications are available at www.depwd.gov.in.
- (iii) Applicants are advised to provide correct information while applying for scholarships.

# 3. Timeline for application:

- (i) Applications for National Overseas Scholarship are received offline throughout the year.
- (ii) National Scholarship Portal is open for students' registration for applying for the scholarship schemes as per details below:

Last date for submission of or		i. Pre-Matric Scholarship	30.11.2023
on National Scholarship Poscholarship (first time applica scholarship (applicants who gthe year 2023-2	nts) and renewal ot scholarships in	ii. Post Matric Scholarship iii. Top Class Scholarship	31.12.2023

Note: Slots for Pre-Matric, Post-Matric and Top Class schemes include fresh as well as renewal cases. Fresh cases will be considered only against the left over slots after processing all the renewal cases. Thus, mere fulfilling the eligibility criteria will not entitle grant of scholarship due to fixed number of slots in a year.

# 4. Eligibility criteria:

- Scholarships are open for Nationals of India.
- ii. A person with benchmark disability i.e. having not less than 40% disability, and having a disability certificate issued by the competent medical authority.
- Scholarship for studying in any class will be available for only one year. If a student has to repeat a class, he/she would not get scholarship for a second (or a subsequent) year.
- iv. A scholarship holder under this scheme will not avail any other scholarship/stipend. No scholarship will be paid to the students under this scheme from the date he/she accepts any other scholarship/stipend
- Unique Disability Identity (UDID) or UDID enrolment number along with Disability Certificate is mandatory for availing benefits under any of the Scholarship schemes
- Applicants may have to undergo Aadhaar based biometric authentication to avail the
- vii. For National Overseas, Applicant must have Fifty five percent (55%) marks or equivalent grade in relevant Master's Degree or Bachelor's Degree.

CBC 38117/12/0039/2324

© Piramal

PIRAMAL CAPITAL AND HOUSING FINANCE LTD (Formerly Known as Dewan Housing Finance Corporation Ltd CIN:L65910MH1984PLC032639

Capital & Housing Finance Registered Office: Unit No.-601,6th Floor, Piramal Amiti Building, Piramal Agastya Corporate Park Kamani Junction, Opp. Fire Station, LBS Marg, Kurla (west), Mumbai-400070 -T +91 22 3802 4000

Branch Office: No 305 & 306, 3rd Floor, Inland Ornate Navbharat Circle, Kodilabail, Mangaluru, Karnataka 575003 Contact Person: 1. Dinesh Yadav - 7045209975 2. Rohan Sawant – 9833143013 3. Ashish Jha - 9096750852

E-AUCTION SALE NOTICE ON SYMBOLIC POSSESSION, E-AUCTION DATE: 19.12.2023, 11.00 AM to 2.00 PM Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of Piramal Capital & Housing Finance Limit Formerly Known as DHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, offers are invited by the undersigned for purchase of immovable property, as described hereunder, which is not he physical possession, on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis', Particulars of which are given below:

Borrower (s) / Co-Borrower (s) / Guarantor (s)	Demand Notice Date and Amount	Property Address _final	Reserve Price	Money Deposit (EMD) (10% of RP)	Outstanding Amount (08-11-2023)
Loan Code No. 20700042106, Kharghar (Branch), Raagii Ashish Bhatnagar (Borrower), Ashish Vishan Bhatnagar (Co Borrower 1) Store Indya Private Limited (Co Borrower 2)	Dt: 01-07-2022, Rs. 19493486/-, (Rs. One Crore Ninety Four lakh Ninety Three Thousand Four Hundred Eighty Six Only)	All The piece and Parcel of the Property having an extent :- Flat No.2103, 21st Floor, NA Eleganzia Royale, Eleganzia Royale, Indira Nagar Mumbai Maharashtra IN 400058 Boundaries As :- North :- Rustomjee South :- D. N Nagar Metro East :- Madhuban Society West :- Manish Nagar	Rs. 35618600/-, (Rs. Three Crore Fifty Six	Rs. 3561860/- ,(Rs. Thirty Five lakh Sixty	Rs. 23065932/-, (Rs. Two Crore Thirty lakh Sixty Five Thousand Nine Hundred Thirty Two Only)
Loan Code No. 20700042107, Kharghar (Branch), Raagii Ashish Bhatnagar (Borrower), Ashish Vishan Bhatnagar (Co Borrower 1) Store Indya Private Limited (Co Borrower 2)	Dt: 29-04-2021, Rs. 18908194/-, (Rs. One Crore Eighty Nine lakh Eight Thousand One Hundred Ninety Four Only)	All The piece and Parcel of the Property having an extent: - Flat No.2103, 21st Floor, NA Eleganzia Royale, Eleganzia Royale, Indira Nagar Mumbai Maharashtra IN 400058 Boundaries As:- North: - Rustomjee South: - D. N Nagar Metro East:- Madhuban Society West:- Manish Nagar	lakh Eighteen Thousand Six Hundred Only)	One Thousand Eight Hundred Sixty Only)	Rs. 21645399/-, (Rs. Two Crore Sixteen lakh Forty Five Thousand Three Hundred Ninety Nine Only)

DATE OF E-AUCTION: 19.12.2023, FROM 11.00 A.M. TO 2.00 P.M (WITH UNLIMITED EXTENSION OF 5 MINUTES EACH), LAST DATE OF SUBMISSION OF BID: 18.12.2023, BEFORE 4.00 P.M. For detailed terms and conditions of the Sale, please refer to the link provided in www.piramalfinance.com/e-Auction.html or email us o

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT TO THE BORROWER/GUARANTOR / MORTGAGOR STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARPAESIAGE TO THE JOINGUILLESS AND THE ABOVE mentioned Borrower/Guarantor are hereby noticed to pay the sum as mentioned in section 13(2) notice in full with accrued interest it date before the date of auction, failing which property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost from Sdi

(Authorised Officer Piramal Capital & Housing Finance Limite

# Ideas Create. Values Protect.

#### Consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2023

Nanki Grewal

Wadia Ghandy & Co

(Advocate for Petitioner)

Address: 2nd Floor, N.M. Wadia Building,

123 Mahatma Gandhi Road, Mumbai, 400 001

(₹ in Crores)

			Quarter Ended		Half Year	· Ended	Year Ended
	Particulars	September 30, 2023 (Reviewed)	June 30, 2023 (Reviewed)	September 30, 2022 (Reviewed)	September 30, 2023 (Reviewed)	September 30, 2022 (Reviewed)	March 31, 2023 (Audited)
1	Total income from operations	2,164.93	1,995.47	2,099.65	4,160.40	3,393.31	8,632.58
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	106.36	23.98	42.62	130.34	98.21	384.72
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	106.36	23.98	42.62	130.34	98.21	384.72
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	94.93	77.75	76.51	172.68	111.91	405.55
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	95.56	107.62	169.18	203.18	78.75	424.13
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.85	89.84	89.82	89.85	89.82	89.84
7	Reserves (excluding Revaluation Reserves)						6,277.43
8	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)						
	- Basic (Not Annualised)	0.85	0.56	0.75	1.41	1.04	3.83
	- Diluted (Not Annualised)	0.85	0.56	0.75	1.41	1.04	3.83

- The above is an extract of the detailed format of quarter and half year ended consolidated financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of consolidated financial results are available on the website of Stock exchange (www.bseindia.com and www.nseindia.com)
- The consolidated financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') and its subsidiaries and trusts (together referred as 'Group') for the quarter and half year ended 30 September 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on
- The consolidated financial results of EFSL for the guarter and half year ended 30 September 2023 have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company and the

# Standalone financial results for the quarter and half year ended 30 September 2023

(₹ in Crores)

			Quarter Ended		Half Year	Ended	Year Ended
	Particulars	September 30, 2023 (Reviewed)	June 30, 2023 (Reviewed)	September 30, 2022 (Reviewed)	September 30, 2023 (Reviewed)	September 30, 2022 (Reviewed)	March 31, 2023 (Audited)
1	Total income from operations	266.77	101.15	425.33	367.92	552.50	3,088.69
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	135.27	(44.54)	109.70	90.73	115.71	2,314.64
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	135.27	(44.54)	109.70	90.73	115.71	2,314.64
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	157.64	1.04	146.19	158.68	147.43	2,388.23
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	157.64	1.04	146.19	158.68	147.43	2,388.26
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.85	89.84	89.82	89.85	89.82	89.84
7	Reserves (excluding Revaluation Reserves)						7,165.42
8	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)						
	- Basic (Not Annualised)	1.75	0.01	1.63	1.76	1.64	26.59
	- Diluted (Not Annualised)	1.75	0.01	1.63	1.76	1.64	26.59

- The above is an extract of the detailed format of quarter and half year ended standalone financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone financial results are available on the website of Stock exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.edelweissfin.com)
- The standalone financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') for the quarter and half year ended 30 September 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 10 November 2023.
- The standalone financial results of EFSL for the guarter and half year ended 30 September 2023 have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified review report.

On behalf of the Board of Directors

Mumbai, 10 November 2023.

Rashesh Shah Chairman



CIN: L99999MH1995PLC094641, Regd. Office: Edelweiss House, Off. CST Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel: +91-22-4009 4400 Fax: +91-22-4086 3610 Website: www.edelweissfin.com